ISO CERTIFIED 9001:2015

Regd. Office : W- 44, M.I.D.C. Phase II, Manpada Road,

Dombivli (E) Dist Thane – 421204, Maharashtra. India.

: 7045592703 / 7045592706 / 7498245178 / 8291098827

: shares@indoaminesltd.com E-mail : www.indoaminesltd.com Website CIN: L99999MH1992PLC070022



Date: 30th August, 2024

Phone

To, To,

The General Manager, Listing Department The Manager, Listing Department

National Stock Exchange of India Ltd. **BSE Limited**

Phiroze Jeejeebhoy Towers, Plot no. C/1G Block,

Bandra-Kurla Complex, Bandra (East), Dalal Street, Mumbai-400051 Mumbai-400001 **Symbol: INDOAMIN** Script Code: 524648

Sub: Compliance under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of Listing Regulations, we hereby enclose the copies of the Notice issued for attention of the Shareholders in respect of information regarding 31st Annual General Meeting scheduled to be held on Tuesday, 24th September, 2024 through Video Conferencing / Other Audio-Visual Means, in compliance with the General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs (collectively 'MCA Circulars') and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (collectively 'SEBI Circulars') and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations'). The notice published in the following newspapers on 30th August, 2024:

- 1. Mumbai Edition of The Free Press Journal; and
- 2. Mumbai Edition of Navshakti.

This is for your information and records.

For and on behalf of Board of Directors of **Indo Amines Limited**

Tripti Sharma Company Secretary & Compliance Officer Mem: A39926

PUBLIC NOTICE

Franch Office: ICICI Bank Ltd. 4/10, Mythree Tower, Bommanhalli Hosur Main Road Bangalore-560068

The following borrower(s) has/have defaulted in the repayment of principal and interest towards the Loa facility(ies) availed from ICICI Bank. The Loan(s) has/have been classified as Non-Performing Asset(s) (NPA).

A Notice was issued to them under Section 13(2) of the Securitisation and Re-construction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002, at their last known addresses. However, it has not been served and are therefore being notified by way of this Public Notice.

Sr. No.	Name of the Borrower/ Co-Borrower/Guarantor/ (Loan Account Number) & Address		Date of Notice sent/ Outstanding as on Date of Notice	NPA Date
1.		All That The Shop Bearing Nos,34 & 35, In Ground Floor In The South Block of Complex Known as Archana Arcade With A Plinth Area of 480.60 Sq. Feet (including Common Areas) Together With an Undivided Share of Land Admeasuring 5.00 Sq.yards Or 4.2 Sqr. Mtrs., Out of Total Land of 3180 Sq.yards, In Premises Bearing Municipal Nos. 10-3-190, 10-3-190/1, 10-3-187/5, 10-3-187/4 & 10-3-189, Situated at St. John's Road, Secunderabad and Bounded On: North: By Open To Sky & Corridor South: By Shop No.36 East: By Open To Sky West: By Corridor Annexure-1A Nature of Roof: R.C.C Built Up Area of Site: Ground Floor: 480.60 Sq.fts.	August 09, 2024 Rs. 39,49,601,00/-	12/06/ 2024

These steps are being taken for substituted service of Notice. The above borrower/s and/or quarantor/s (as applicable) is/are advised to make the outstanding payment within 60 days from the date of publishing this Notice. Else, further steps will be taken as per the provisions of the Securitisation and Re-construction o Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. Date: August 30, 2024

Sincerely, Authorised Signatory For ICICI Bank Ltd.

REGD. AD / DASTI / AFFIXATION / BEAT OF DRUM AND PUBLICATION / NOTICE BOARD OF DRT

EXH. NO.: 99 OFFICE OF THE RECOVERY OFFICER-I

6c. Aashay Samir Shah

7a. Smt. Neela Arun Mehta

7b. Shri. Jatin Arun Mehta

7c. Shri. Sanjay Arun Mehta

7d. Smt. Jigisha B. Sanghvi

Jayant B. Mehta

Manjula Shah

Bombay-400050

12, Udyog Nagar, S. V. Road, Goregaon (West), Mumbai-400062

405. Maheshwar Mansion, Babubhai Vashi

Road, Vile Parle (West), Bombay-400056

405. Maheshwar Mansion, Babubhai Vashi

Road, Vile Parle (West), Bombay-400056

405. Maheshwar Mansion, Babubhai Vashi

Road, Vile Parle (West), Bombay-400056

405. Maheshwar Mansion, Babubhai Vashi

Road, Vile Parle (West), Bombay-400056

405. Maheshwar Mansion, Babubhai Vashi

Road, Vile Parle (West), Bombay-400056

Toonam Palace, 41, Pali Hill, Bandra

DEBTS RECOVERY TRIBUNAL - 1. MUMBAI 2nd FLOOR, TELEPHONE BHAVAN, STRAND ROAD, COLABA MARKET, COLABA, MUMBAI-400 005 T.R.P. No. 150 of 2016 DATED :- 27/08/2024

PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38, 52(2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS AND BANKRUPTCY ACT, 1993

...Certificate Holder ...Certificate Debtors

V/s Karnataka Cement Ltd. & Ors & Ors.

Indian Overseas Bank

- Official Liquidator, High Court, 2a. Bombay, Karnataka Cement Ltd. (In Liquidation) Bank of India Building, 5th Floor, M.G. Road,
- Bombay-400023 2a. Shri, Kumar b. Patil
- 2103, Sagar Bungalow, Rukmini Nagar, Kolhapur- 416005 2.b Shri, Survakant b. Patil
- 2103, Sagar Bungalow, Rukmini Nagar, Kolhapur- 416005 Oriental Industrial Finance Corporation
- Limited 12, Udyog Nagar, S.V. Road, Goregaon (West), Bombay-400062
- 6a. Smt. Manjula Shah
- 12, Udyog Nagar, S.V. Road, Goregaon (West), Mumbai-400062 6b. Rushang Samir Shah
- 12, Udyog Nagar, S.V. Road, Goregaon (West), Mumbai-400062

Whereas Hon'ble Presiding Officer, Debts Recovery Tribunal No. I Mumbai has drawn up the Recovery Certificate in T.Original Application No. 257 of 2009 for Recovery of Rs. 5,13,22,293.10 /- (Rupees Five Crore Thirteen Lac Twenty Two Thousand Two Hundred Ninety Three And Paise Ten Only) with interest and cost from the Certificate debtor is recoverable together with further interest and charges as per the Recover-

9.

And whereas the undersigned has ordered the sale of the property mentioned in the Schedule below in satisfaction of the said certificate

And whereas a sum Rs.158.35,59,940.91/ (Rupees One hundred Fifty Eight crores Thirty Five Lakhs Fifty Nine thousand Nine hundred Forty and Ninety One Paise Only) as on 24th July 2024 inclusive of cost and

- 1. Notice is hereby given that in absence of any order of postponement, the said property shall be sold on 30/09/2024 between 02.00 PM to 4:00 PM (with auto extension clause in case of bid in last 5 minutes before closing, if required) by e-auction and bidding shall take place through "On line Electronic Bidding through the website of M/s C-I India Pvt. Ltd https://www.bankeauctions.com contact persons — Mi Bhavik Pandya having his Mobile No. 8866682937. E-mail - Maharashtra@clindia.com & quiarat@clindia.com. For further contact. Name of Bank officer Mr. Avinash Barve (Chief Manager), Mob
- The sale will be of the property of the Defendants above named as mentioned in the Schedule below and the liabilities and claims attaching to the said property, so far as they have been ascertained, are those specified in the Schedule against property.
- The property will be put up for the sale in the lots specified in the Schedule. If the amount to be realized is satisfied by the sale of a portion of the property, the sale shall be immediately stopped with respect to the remainder. The sale also be stopped if, before any lot is knocked down, the arrears mentioned in the said certificate, interest costs (including cost of the sale) are tendered to the officer conducting the sale or proof is given to his satisfaction that the amount of such certificate, interest and costs have been paid to the undersigned.
- No officer or other person, having any duty to perform in connection with sale, either directly or indirectly bid for, acquire or attempt to acquire any interest in the property sold. The sale shall be subject to the conditions prescribed in Second Schedule of the Income Tax Act, 1961 and the rules made there unde and to the further following conditions.
- The particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not answerable for any error, mis-statement or omission on this

No. of Lots	Description of the Property property	Date of inspection	Reserve price	EMD Amount	Increment
1.	All pieces and parcels of leasehold land admeasuring 60 acres in Survey No. 282 in Village Chittapur, District Gulabarga, in the State of Karnataka obtained from the Government of Karnataka vide Lease Deed dated 5th March, 1980 for a period of 99 Years.		1,65,00,000/-	16,50,000/-	2,00,000/-

- 7. The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot. It shall be in the discretion of the undersigned to decline/acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so.
- The public at large is hereby invited to bid in the said E-Auction. The online offers along with EMD as pe lots, is payable by way of RTGS/NEFT in the Account No.199802000055555. in the name of Indian Overseas Bank, ARM Branch, Mumbai. IFSC Code No: IOBA0001998, of the Certificate Holder Bank at Mumbai. Attested photocopy of TAN/PAN card and Address proof shall be uploaded with the online offer. The offer for more than one property shall be made separately. The last date for submission of online offers along with EMD and the other information/details is on or before 27/09/2024 up to 4:30 p.m. The physical inspection of the immovable property mentioned herein below may be taken on 20/09/2024 between 11:00 a.m. to 4:00 p.m. at the property site.
- The copy of Pan Card, Address proof and identity proof, E-Mail ID, Mobile No. and declaration if they are bidding on their own behalf or on behalf of their principals. In the latter case, they shall be required to deposit their authority and in default their bids shall be rejected. In case of the company copy of resolution passed by the board members of the company or any other document confirming representation/attorner of the company and the receipt/counter file of such deposit should reach to the said service provider CF Bank by e-mail or otherwise by the said date.
- 10. Physical copy of originally signed Auctioned Bid Form along with KYC Documents i.e. PAN card, Address proof and identity proof, E-mail ID, Mobile No. and declaration shall be submitted before the Recovery Officer-I Debts Recovery Tribunal-I. Mumbai in sealed cover on or before 27/09/2024 up to 4:30 pm failing which bid shall be rejected.
- 1. The successful bidder shall have to deposit 25% of his final bid amount after adjustment of EMD by nex bank working day i.e. by 4:30 P.M in the said account as per detail mentioned in the para - 8 above. 12. The purchaser shall deposit the balance **75% of final bid amount on or before 15th day** from the date
- of sale of the property. If the 15th day is Sunday or other Holiday, then on the first bank working day after the 15th day by prescribed mode as stated in para 8 above. In addition to the above the purchase shall also deposit poundage fee with Recovery Officer-I, DRT-1@ 2% upto Rs.1,000/- and @ 1% of the excess of said amount of Rs.1,000/- through DD in favour of Registrar, DRT-I, Mumbai. 3. In case of default of payment within the prescribed period, the deposit, after defraying the expenses of
- the sale, may, if the undersigned thinks fit, be forfeited to the Government and the defaulting purchasel shall forfeit all claims to the property or the amount deposited. The property shall be resold, after the issue of fresh proclamation of sale. Further the purchaser shall also be liable to make good of any shortfall or difference between his final bid amount and the price for which it is subsequently sold.
- 14. The refund of EMD to the unsuccessful bidders at the close of auction shall be made only in the accoun number mentioned by such bidder by the concerned bank.
- 15. The property is being sold on "AS IS WHERE IS BASIS" AND "AS IS WHAT IS BASIS". 16. The undersigned reserves the right to accept or reject any or all bids if found unreasonable or postpone the auction at any time without assigning any reason.

	Sr. No.	Description of the property to be sold with the names of the co-owners where the property belongs to defaulter and any other person as co-owners.	assessed upon the	Details of any other encumbrance to which property is liable	Claims, if any, which have been put forward to the property, and any other known particulars bearing on its nature and value
l	1.	2.	3.	4.	5.
		All pieces and parcels of leasehold land admeasuring 60 acres in Survey No.282 in Village Chittapur, District Gulabarga, in the State of Karnataka obtained from the Government of Karnataka vide Lease Deed dated 5th March, 1980	Not known	Not known	Not Known

Given under my hand and seal of this 27th day of August, 2024.

for a period of 99 Years.



FREDUN PHARMACEUTICALS LIMITED

Regd. Office: 11th Floor, Tower A, Urmi Estate, 95, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel (W), Delisle Road, Mumbai-40001: Phone: 022- 40318111

Email: business@fredungroup.com; Website: www.fredungroup.com

CIN: L24239MH1987PLC043662

INFORMATION REGARDING 37th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC)/ OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

The Thirty-Seventh Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held through Video Conferencing("VC") Other Audio- Visual Means ("OAVM") on Monday, September 30, 2024 at 09.00 A.M. (IST) in compliance with the applicable pro of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affair ("MCA") and the Securities and Exchange Board of India("SEBI") to transact the business set out in the Notice calling the AGM.

The Notice of the AGM and the audited financial statements for the Financial Year 2023-2024, along with the Board's Report, Auditor Report and other documents required to be attached thereto, will be sent electronically to those Members of the Company, whose ema address is registered with the Company/Registrar and Share Transfer Agent/Depository Participant(s)/Depositories. The Notice of the AGM and the aforesaid documents will also be available on the Company's website at www.fredungroup.com and on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited ('BSE') at www.bseindia.com and on the website of the National Securities Depository Limited at www.bseindia.com and on the website of the National Securities Depository Limited at www.bseindia.com and on the website of the National Securities Depository Limited at www.bseindia.com and on the website of the National Securities Depository Limited ("BSE") at www.bseindia.com and on the website of the National Securities Depository Limited ("BSE") at www.bseindia.com and on the website of the National Securities Depository Limited at www.bseindia.com and on the website of the National Securities Depository Limited at www.bseindia.com and on the website of the National Securities Depository Limited at www.bseindia.com and on the website of the National Securities Depository Limited at www.bseindia.com and on the website of the National Securities Depository Limited ("Bota") at www.bseindia.com and www. evoting.nsdl.com and Registrar and Transfer Agent of the Company i.e. Purva Sharegistry (India)Private limited at www.purvashare.com

Manner of casting vote(s) through e-voting:

Members can cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through electronic voting system ("e-voting"). The manner of voting, including voting remotely ("remote e-voting") by the Members holding shares in dematerialized mode, physical mod and for Members who have not registered their e-mail address has been provided in the Notice of the AGM. Members attending th AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be able to vote electronically at the AGM.

Instructions for updating of email address:

ote through remote e-voting at the AGM

- (a) Members holding shares in physical mode, may register/update their email address in prescribed FORM ISR -1 with the Registra and Share Transfer Agent ("RTA") of the Company i.e. Purva Sharegistry (India) Private Limited as required under SEBI Circular SEBI, HO/MIRSD/MIRSD_RTAMB/P/CIR/2021/655 dated 3rd November, 2021. Members are requested to furnish the scanned copy o the share certificate (front and back), PAN (Self-attested scanned copy of the PAN Card), Aadhar (Self-attested scanned copy of th Aadhar Card) for registering email address
- b) Members holding share(s) in dematerialized mode, who have not registered/updated their e-mail ID with their Depositor Participant(s) are requested to register/update the same with their Depository Participant(s), where they maintain their dem

Members are requested to carefully read the Notice of the AGM and in particular, instructions for joining AGM, manner of casti

By the Order of the Board of Directors of

Sd/-

Jinkal So Company Secretary and Compliance Office Membership No: A40722

Date: 30th August, 2024 Place: Mumba

Dated: 23.08.2024

Company in law.

Sd/

Regd. & Administative Office: 5th Floor, Mogaveera Bhavan, M.V.M. Educational Campus Marg, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai-400058

The Mogaveera Co-operative Bank Ltd.

[Under Rule 8(1)]

POSSESSION NOTICE

(Immovable Property)

Whereas, the undersigned being the Authorised Officer of The Mogaveera Co-operative Bank Ltd., under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) (the said Act) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice to the below mentioned borrowers, guarantors to repay the amount mentioned in the notice plus further interest as mentioned below within 60 days from the date of the said notice. The borrower(s)/guarantors, having failed to repay the amount, notice is hereby given to the under noted borrower(s), guarantors and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the properties described herein below in exercise of powers conferred or him under Section 13(4) of the said Act, read with rule 8 of the said rules on the under mentioned date. The borrower(s)/secured debtors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the said property and any dealings with property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd., Mumbai.

Sr. No.	Name of the Borrower(s)/ Sureties	Date of Demand Notice & Outstanding Amount	Date of Possession	Description of Immovable Properties & owner(s) of the Secured Asset(s)
1	Mrs. Soni Vijay Pandey (Wife & Legal Heir of Late Vijay Kailash Pandey - Borrower/ Mortgagor Mr. Tare Kailash Pandurang Mr. Rohit Michael Colaco Mrs. Soni Vijay Pandey - Sureties	8 Rs. 26,76,304.27 (as on 31/03/2024 with further interest	23.08.2024	Flat No. B-001, Ground Floor, Building No. EC/57-Mangal Disha, Mangal Geet CHSL, Evershine City, Near Broadway, Manikpur, Vasai (East), Palghar-401208 admeasuring 360 sq.ft. (Carpet) Area owned by Mr. Vijay Kailash Pandey.
2	M/s. J. K. Enterprise - Borrower Mr. Punit Janak Shah - Partner/Surety Mrs. Mruga Janak Shah - Partner/Mortgagor/Surety Mrs. Disha Punit Shah Mr. Milin Jyotendra Shah - Sureties	Rs. 1,54,75,794.99 (as on 12/09/2023 with further interest from	20.00.2024	Flat No. 102, 1st Floor, Bali Prabhu CHSL., Plot No. 91, Jawahar Nagar Road No. 5, Goregaon (West), Mumbai-400062 admeasuring 894 sq.ft. (carpet) area owned by Mrs. Mruga Janak Shah.

Place : Mumbai **Authorised Officer**

Pla	Place : Mumbai Authorised Officer								
	Notice unde	r section 13(2) of the Securitisation an	d Reconstru	action of					
Notice under section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (The Act)									
Sr No	Name of Borrower(s) (A)	Particulars of Mortgaged property / properties (B)	Date Of NPA (C)	Outstanding amount (Rs.) (D)					
1.	LOAN ACCOUNT NO. HHLPNV00386716 1. AJAY SHYAMLAL YADAV 2. SUSHAMA AJAY YADAV	FLAT NO. 614, 6TH FLOOR, BUILDING NO. J6, XRBIA VANGANI, VILLAGE KHADYACHA PADA VANGANI RAIGAD - 410101, MAHARASHTRA	09.07.2024	Rs. 14,40,108.52/- (Rupees Fourteen Lakh Forty Thousand One Hundred Eight and Paise Fifty Two Only) as on 08.08.2024					
2.	LOAN ACCOUNT NO. HHLVSH00464444 1. ALOK KUMAR SINGH 2. ADHRI U SYINGH	FLAT NO. 106, 1ST FLOOR, WING B, BUILDING NAME TULSI AASHRAY, VILLAGE PASHANE TALUKA KARJAT, RAIGAD - 410101, MAHARASHTRA	09.07.2024	Rs. 10,06,602,13/- (Rupees Ten Lakh Six Thousand Six Hundred Two and Paise Thirteen Only) as on 08.08.2024					
3.	LOAN ACCOUNT NO. HHLVSH00518304 1. SARIKA SANTOSH BHANUSE 2. SANTOSH SHANKAR BHANUSE	FLAT NO. 502, 5TH FLOOR, WING A SATYAM HARMONY CHSL PLOT NO. 66, SECTOR 8A, AIROLI NAVI MUMBAI - 400708, MAHARASHTRA	04.07.2024	Rs. 1,56,86,468.06/- (Rupees One Crore Fifty Six Lakh Eighty Six Thousand Four Hundred Sixty Eight and Paise Six Only) as on 06.08.2024					
4.	LOAN ACCOUNT NO. HHLKAL00336040 1. VAIBHAV VIJAY CHINDARKAR 2. VAISHALI VIJAY CHINDARKAR	FLAT NO. 203, 2ND FLOOR, B - WING, JEWEL VISTA, GAT NO 67/1A, SONIVALI, BADLAPUR (W), THANE - 421503 MAHARASHTRA	09.07.2024	Rs. 17,62,322.43/- (Rupees Seventeen Lakh Sixty Two Thousand Three Hundred Twenty Two and Paise Forty Three Only) as on 07.08.2024					
5.	LOAN ACCOUNT NO. HHLVSH00413544 1. SUSHMA ANIL OZA 2. VAISHALI GAUTAM NANAWARE ALIAS VAISHALI G NANAWARE	FLAT NO. 102 1ST FLOOR, BLD NO. 11, VAASTUSIDDHI LANDMARK RIVERSIDE SURVEY NO. 88 VILLAGE POYANJE PANVEL DIST. RAIGAD PANVEL - 410206, PANVEL, MAHARASHTRA	09.07.2024	Rs. 18,69,760,70/- (Rupees Eighteen Lakh Sixty Nine Thousand Seven Hundred Sixty and Paise Seventy Only) as on 06.08.2024					
6.	LOAN ACCOUNT NO. HHETHN00522879 1. LANCY FERNANDES ALIAS LANCY OLTY FERNANDES 2. JOYCE FERNANDES ALIAS JOYCE LANCY FERNANDES	FLAT NO. 1005 10TH FLOOR, U WING ARIHANT 6 ANAIKA, TALOJA PHASE 2 GHOT VILLAGE PANVEL, RAIGAD - 410208, MAHARASHTRA	09.07.2024	Rs. 2,62,573.75/- (Rupees Two Lakh Sixty Two Thousand Five Hundred Seventy Three and Paise Seventy Five Only) as on 06.08.2024					
7.	LOAN ACCOUNT NO. HHLBO100296812 1. SAWANT VIJAY BALASO ALIAS VIJAY BALASO SAWANT 2. JYOTI EKNATH BHALEKAR ALIAS JYOTI VIJAY SAWANT	FLAT NO. 303, 3RD FLOOR, TYPE C/3, OSTWAL EMPIRE SAMBHAV APARTMENT CO - OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., BOISAR, THANE - 401501, MAHARASHTRA	09.07.2024	Rs. 19,24,508.85/- (Rupees Nineteen Lakh Twenty Four Thousand Five Hundred Eight and Paise Eighty Five Only) as on 06.08.2024					
8.	LOAN ACCOUNT NO. HHLBAD003388450 1. YOGESH NARESH PAGARE 2. RUPALI YOGESH PAGARE 3. NARESH KACHRU PAGARE	FLAT NO. 504, 5TH FLOOR, BUILDING NAME JZ, XRBIA VANGANI, KHADYACHA PADA TALUKA KARJAT, RAIGAD - 410101, MAHARASHTRA	09.07.2024	Rs. 13,27,239.02/- (Rupees Thirteen Lakh Twenty Seven Thousand Two Hundred Thirty Nine and Paise Two Only) as on 08.08.2024					
9.	LOAN ACCOUNT NO. HHLVSH00433531 1. RAJU SHIVNATH CHHAJALANI 2. LATA R CHHAJALANI ALIAS LATA RAJU CHHAJALANI	FLAT NO. 710, 7TH FLOOR, D3 WING, XRBIA VANGNI, KHADAYACHA PADA, VANGNI, RAIGAD - 410101, MAHARASHTRA	09.07.2024	Rs. 7,89,855.86/- (Rupees Seven Lakh Eighty Nine Thousand Eight Hundred Fifty Five and Paise Eighty Six Only) as on 08,08,2024					
10.	LOAN ACCOUNT NO. HHLKAL00163781 1. NITIN ARJUN ADANGL 2. ADANGALE ARJUN ALIAS ARJUN SHANKAR ADANGLE	FLAT NO. 002, GROUND FLOOR, BUILDING NO. 07, PANVELKAR HEIGHTS, BUILDING ON LAND BEARING SURVEY NO. 7A, H. NO. 3 (PART) AND NEAR SWAPNA NAGARI AND SHANTI NAGAR AND WATER TANK BADLAPUR (WEST) TAL. AMBERNATH DISTRICT THANE - 421503, MAHARASHTRA	09.07.2024	Rs. 16,17,173.72/- (Rupees Sixteen Lakh Seventeen Thousand One Hundred Seventy Three and Paise Seventy Two Only) as on 08.08.2024					

That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account (s) and as per books of accounts maintained in the ordinary course of business by the Company, Column D indicates the outstanding amoun Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has beer classified by the Company as Non Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets classificatio issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each of the borrower. In view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his / their liabilities towar the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest, costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions as is available to the

Please note that in terms of provisions of sub - Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, "A borrower can tender the entir amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within aforesaid le frame, Borrower may not be entitled to redeem the property."

In terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESIAct, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of his business) any of the secured assets referred to in the notice, without prior written consent of secured creditor.

Place: RAIGAD / NAVI MUMBAI / THANE / PANVEL

Place: Dombivli For SAMMAAN CAPITAL LIMITED (Formerly known as Indiabulls Housing Finance Ltd.)
Authorized Officer



NOTICE OF THE 31st (THIRTY FIRST) ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 31st (THIRTY FIRST) Annual Genera Meeting ("31st AGM") of the Shareholders of INDO AMINES LIMITED "the Company") will be held on Tuesday, 24th September, 2024 at 11.30 a.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the 31st AGM which will be e-mailed to the Shareholders separately and also will be made available on the website of the Company, viz. www.indoaminesItd.com and on the website of the Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed, i.e., BSE Limited 'BSE') (at www.bseindia.com) and National Stock Exchange of India _imited ('NSE') (at <u>www.nseindia.com</u>) and on the website of Nationa Securities Depository Limited (NSDL) (at www.evoting.nsdl.com).

Pursuant to General Circular No. 14/2020 dated April 08, 2020 and subsequent circulars issued in this regard and latest one being General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs (collectively 'MCA Circulars') and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05 2023 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD PoD2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (collectively 'SEBI Circulars' and in compliance with the provisions of the Companies Act. 2013 ('the Act') and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations'), the 31st AGM of the Company is being conducted through VC/ OAVM Facility, which does not require the physical presence of members. The deemed venue for the meeting shall be the Registered Office of the Company

Electronic Copies of Notice of AGM and Annual Report for the Financial Year 2023-24:

n compliance with the above MCA Circulars and SEBI Circulars electronic copies of the Notice of the 31st AGM and the Annual Report for the Financial Year 2023-24 will be sent to all the Shareholders whose e-mail addresses are registered with the Company / Depository Participant(s). It will also be available on the Company's website (a www.indoaminesltd.com), on the websites of the Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed, i.e., BSE (at www.bseindia.com) and NSE (at www.nseindia.com) and on the website of NSDL (at www.evoting.nsdl.com).

Participation in AGM through VC / OAVM:

Shareholders can attend and participate in the AGM through the VC OAVM facility only (which is being availed by the Company from NSDL) the details of which will be provided by the Company in the Notice of the AGM. Shareholders attending through VC / OVAM shall be counted for the purpose of the quorum under Section 103 of the Companies Act,

2013. Appeal to Shareholders to Register their E-mail ID:

Shareholders who have still not registered their e-mail ID are requested to get it registered, as follows:

.. Shareholders holding Shares in Physical Mode: Such Shareholders are requested to register their e-mail ID with the Registrar and Share Fransfer Agent of the Company, viz., Bigshare Services Private Limited on its website (at www.bigshareonline.com) along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Shareholder, scanned copy of the Share Certificate (front and back) self-attested copy of the PAN Card, and self-attested copy of any document(e.g.: Driving License, Election Identity Card, Passport) ir support of the address of the Shareholder.

2. Shareholders holding Shares in Dematerialized Mode: Such Shareholders are requested to register their e-mail ID with the relevant Depository Participant(s). In case of any queries / difficulties in registering the e-mail address, Shareholders may write to vinod.y@bigshareonline.com

Manner of Voting on Resolutions placed before the AGM: The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to

its Shareholders to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). The manner of remote e-voting / e-voting for Shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for Shareholders who have not registered their e-mail addresses will be provided in detail in the Notice of the AGM. The details will also be made available on the Company's website www.indoaminesltd.com

Final Dividend and Book Closure:

The Shareholders may note that the Board of Directors, at its Meeting held on 22nd May, 2024, has Recommended a Final Dividend of 10% .e. Rs. 0.50/- (Rupees Fifty Paisa Only) per equity share on the face value of Rs. 5/- (Rupees Five Only) each for the financial year ended 31st March, 2024, subject to the approval of the Shareholders at the ensuing

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, September 18, 2024, to Tuesday, September 24, 2024, (both days inclusive) for determining the entitlement of Shareholders to the Final Dividend for the Financial Year 2023-24. The Dividend, if declared, will be paid to the Shareholders whose names appear in the Register of Members of the Company as or Tuesday, September 17, 2024, and in respect of shares held in dematerialized form, it will be paid to Shareholders whose names are furnished by Depositories, as the beneficial owners as on that date. Manner of Payment of Dividend, if declared at the AGM

The Dividend, if approved by the Shareholders at the AGM, will be paid

electronically through various online transfer modes to those Shareholders who have updated their bank account details with the Company's Registrar and Share Transfer Agent / Depository Participants. For Shareholders who have not updated their bank account details, Dividend Warrants / Demand Drafts will be sent to thei registered addresses once the postal facility is available. To avoid delay in receiving dividend and to receive the dividend directly into their bank account on the payout date, Shareholders are requested to update their Bank details (e.g. name of the bank and the branch, bank account number, 9 digits MICR number, 11 digit IFSC Code and the nature of account) along with a copy of cancelled cheque with the Shareholder's name, to Bigshare Services Private Limited, on its website (at www.bigshareonline.com), in respect of shares held in physical form and to their Depository Participant in case of shares held in electronic form.

Tax on Dividend, if declared at the AGM:

Pursuant to Finance Act 2020, dividend income will be taxable in the hands of Shareholders w.e.f. 1st April, 2020 and the Company is required to deduct tax at source (TDS) from dividend paid to Shareholders at the prescribed rates. For the prescribed rates for various categories, the Shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 (as amended). The Shareholders are requested to update their PAN with Bigshare Services Private Limited, (in case of shares held in physical mode) and depositories (in case of shares held in A Resident individual Shareholder with PAN and who is not liable to pay

Income Tax can submit a yearly declaration in Form No. 15G/15H, to avail the benefit of non-deduction of tax at source. Shareholders are requested to note that in case their PAN is not registered, the tax will be deducted at the rate of 20% (twenty per cent) as per the provisions of the Income Tax Act and/or Rules framed thereunder. Non-resident Shareholders can avail beneficial rates under tax treaty between India and their country of residence, subject to providing necessary documents, i.e., No Permanent Establishment and Beneficial Ownership Declaration, Tax Residency Certificate, Form 10F, any othe document which may be required to avail the tax treaty benefits. Shareholders may make an online submission of Form 15G / 15H and

Form 10F, along with the requisite supporting documents as mentioned above, as applicable, on the website of Bigshare Services Private Limited, (at <u>www.bigshareonline.com</u>). The Shareholders may also download these forms from Bigshare Services Private Limited, website and send physical copies of the duly filled forms/documents to Bigshare Services Private Limited, Registered Office at Office No S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai, Maharashtra - 400093. The aforesaic declarations and documents need to be submitted by the Shareholders on or before Tuesday, September 17, 2024 by 11.59 p.m. (IST) to Bigshare Services Private Limited, It may please be noted that Forms eceived after the said date and incomplete or incorrect forms shall not be considered and shall not be eligible for non-deduction or lower deduction of tax.

The detailed instructions regarding the above will also be provided in the Notice of the AGM and Shareholders are requested to take note of the same. In case of any queries/ difficulties in submission of these forms, Shareholders may write to at investor@bigshareonline.com

t may please be noted that no claim shall lie against the Company for such taxes deducted.

For INDO AMINES LIMITED SD/-

Vijay Palkar Managing Director DIN: 00136027 Date: 30/08/2024

इंडो अमाइन्स लिमिटेड

कॉपॉरेट ओळख क्रमांक (सिआयएन): एल९९९९एमएच १९९२पीएलसी०७००२ नोंदणीकृत कार्यालय: डब्ल्यू –४४ , चरण , एम.आय.डी.सी., डॉविवली (पूर्व), जिल्हा ठाणे ४२१ २०३. र्ध्वनी क्र. ९१– ७०४५५९२७०३/७०४५५९२७०६/७४९८२४५१७८/८२९१०९८८२७ nsltd.com ईमेल आईडी: share

३१व्या (एकतीसव्या) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सूचना दिली जाते की, इंडो एमाइन्स लिमिटेड (''कंपनी'') च्या शेअरधारकांची ३३वी (तेहतीसावी) वार्षिक साधारण सभा ("३१वी वार्षिक सर्वसाधारण सभा एजीएम") . मंगळवार. २४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता (आयएसटी) व्हिडिओ कॉन्फरिनंसग (''व्हीसी'')/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमे (''ओएव्हीएम'') द्वारे आयोजित केली जाईल, ज्यामध्ये ३१व्या एजीएमच्या सूचनेनुसार व्यवसायाची चर्चा केली जाईल. ही सुचना शेअरधारकांना वेगळ्या ईमेलद्वारे पाठविण्यात येईल आणि कंपनीच्या वेबसाइटवर, म्हणजेच <u>www.indoaminsesItd.com</u> वर तसेच कंपनीच्या इकिटी शेअर्स सूचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइटवर, अर्थात बीएसई लिमिटेड ('बीएसई ') (<u>www.bseindia.com</u> वर) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ('एनएसई') (<u>www.nseindia.com</u> वर) आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) (www.evoting.nsdl.com वर) उपलब्ध केली जाईल.

कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाच्या जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२० आणि त्यानंतर यासंदर्भात जारी केलेल्या परिपत्रकांची आणि नवीनतम म्हणजेच जनरल सर्क्युलर क्र. ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ (सामुहिकपणे 'एमसीए सर्क्युलर्स') आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारा जारी केलेल्या सेबी सर्क्युलर क्र. सेबी /एचओ/सिएफडी/ पिओडी-२/पि/सिआयआर/२०२३/४ दिनांक ५ जानेवारी २०२३ आणि सेबी सर्क्युलर क्र. सेबी /एचओ/सिएफडी/ पिओडी -२/पि/सिआयआर/२०२३/१६७ दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ (सामहिकपणे 'सेबी सर्क्युलर्स') आणि कंपन्या कायदा, २०१३ (कायदा) आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोझर रिकायरमेंट्स) नियम, २०१५ (सेबी लिस्टिंग नियम) च्या तरतुदीनुसार, **३१वी वार्षिक सर्वसाधारण सभा एजीएम** व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे आयोजित केली जात आहे, ज्यामध्ये सदस्यांची भौतिक स्वरूपामध्ये उपस्थिती आवश्यक नाही. सभेचे ठराविक स्थान म्हणून कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय मानले जाईल.

आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी वार्षिक सर्वसाधारण सभा एजीएम आणि वार्षिक अहवालाच्या सूचनेच्या इलेक्टॉनिक प्रती:

वरील एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके अनुसार, ३१व्या एजीएमची सूचना आणि २०२३-२४ आर्थिक वर्षासाठीचा वार्षिक अहवाल कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट() सोबत नोंदणीकृत असलेल्या सर्व शेअरधारकांच्या ईमेल पत्त्यांवर इलेक्ट्रॉनिक प्रती पाठविल्या जातील. हे कंपनीच्या वेबसाइटवर (www.indoaminesItd.com येथे), कंपनीच्या इक्रिटी शेअर्स सचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइटवर. म्हणजेच बीएसई (BSE) (www.bseindia.comयेथे) आणि एनएसई (NSE) (www.nseindia.comयेथे) आणि एनएसडीएल(NSDL) च्या वोबसाइटवर (www.evoting.nsdl.comयेथे) देखील उपलब्ध असेल.

व्हीसी/ओएव्हीएमद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये एजीएम मध्ये सहभाग:

शेअरधारक व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये एजीएम मध्ये उपस्थित राहन सहभाग घेऊ शकतात जी एनएसडीएल (NSDL) कडून कंपनीने प्राप्त केली आहे. याची तपशीलवार माहिती कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (एजीएमच्या) सूचनेत प्रदान करेल. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे उपस्थित राहणारे शेअरधारक कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरमसाठी मोजले जातील.

भागधारकांना त्यांच्या ई-मेल आयडीची नोंदणी करण्याचे आवाहन:

ज्या शेअरधारकांनी अद्याप त्यांचा ई-मेल आयडी नोंदणीकृत केलेला नाही त्यांनी खालीलप्रमाणे नोंदणी करून घ्यावी अशी विनंती केली जाते:

१. भौतिक स्वरूपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या शेअरधारकांना: अशा शेअरधारकांना आपली ईमेल आयडी कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट असलेल्या बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या वेबसाइटवर (<u>www.bigshareonline.com</u> येथे) नोंदणी करण्यास सांगितले जाते. यासाठी शेअरधारकाचे नाव आणि पत्ता उल्लेखित केलेले स्वाक्षरीत विनंतीपत्र, शेअर प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (पुढे आणि मागे), स्वत:च्या पॅन कार्डाची स्वत: च्या स्वाक्षरीत प्रत, आणि शेअरधारकाच्या पत्त्याच्या पुष्टीसाठी कोणत्याही कागदपत्राची (उदाहरणार्थ: ड्रायिंहग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट) स्वत: च्या स्वाक्षरीत प्रत जोडावी. २. डिमॅटेरियलाइज्ड स्वरूपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या शेअरधारकांना: अशा शेअरधारकांना आपली ईमेल आयडी संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट/पार्टिसिपंटस) सोबत नोंदणी करण्यास सांगितले जाते. ईमेल पत्त्याच्या नोंदणीत कोणत्याही प्रश्न अडचणी असल्यास, शेअरधारकांनी vinod.Yabigshaeonline.com येथे लिह्न विचारणा करावी

वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी ठेवलेल्या ठरावांवर मतदानाची पद्धत:

कंपनी शेअरधारकांना एजीएमच्या सूचनेत दिलेल्या सर्व ठरावांवर मत टाकण्यासाठी दरस्थ ई-मतदानाची सुविधा (''दूरस्थ ई-मतदान'') प्रदान करीत आहे. तसेच, कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-मतदानाची सुविधा (''ई-मतदान'') प्रदान करीत आहे. डिमॅटेरियलाइज्ड मोड, भौतिक स्वरूपामध्ये शेअर्स असलेल्या शेअरधारकांसाठी आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदविलेले नाहीत त्यांच्यासाठी दूरस्थ ई-मतदान / ई-मतदानाची पद्धत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत तपशीलवार दिली जाईल. ही माहिती कंपनीच्या वेबसाइटवर www.indoaminesltd.com वर देखील उपलब्ध केली जार्डल

अंतिम लाभांश आणि बुक क्लोजर:

शेअरधारकांनी लक्षात घ्यावे की, संचालक मंडळाने त्यांच्या २२ मे २०२४ रोजी झालेल्या बैठकीत, ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रत्येक इक्रिटी शेअरवर १०% म्हणजेच रु. ०.५०/- (रुपये पन्नास पैसे फक्त) प्रति शेअरवर अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे, ज्याची किंमत रु. ५/- (रुपये पाच फक्त) आहे, या लाभांशासाठी शेअरधारकांच्या मंजुरीची अपेक्षा आहे जी येणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दिली जाईल.

कंपनीचे सदस्य नोंदवही आणि शेअर हस्तांतरण पुस्तके बुधवार, १८ सप्टेंबर २०२४ पासून मंगळवार, २४ सप्टेंबर २०२४ पर्यंत (दोन्ही दिवस समावेशित) बंद राहतील, ज्यामुळे २०२३-२४ आर्थिक वर्षासाठी शेअरधारकांना अंतिम लाभांशाचे हक ठरविले जातील. जर लाभांश जाहीर केला गेला तर, तो १७ सप्टेंबर २०२४ रोजी कंपनीच्या सदस्य नोंदवहीत नाव असलेल्या शेअरधारकांना दिला जाईल आणि डिमॅटेरियलाइज्ड स्वरूपातील शेअर्ससाठी, तो डिपॉझिटरीज द्वारे प्रदान केलेल्या लाभार्थी मालकांच्या नावावर त्या तारखेप्रमाणे दिला जाईल.

लाभांश देण्याची पद्धत, जर एजीएममध्ये जाहीर केले गेले तर: वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये शेअरधारकांनी मंजूर केल्यास, लाभांश विविध ऑनलाइन हस्तांतरण पद्धतींद्वारे इलेक्टॉनिक पद्धतीने त्या शेअरधारकांना दिला जाईल ज्यांनी कंपनीच्या रजिस्टार आणि शेअर हस्तांतरण एजंट / डिपॉझिटरी पार्टिसिपंटसोबत आपली बँक खाते माहिती अद्ययावत केली आहे. ज्या शेअरधारकांनी आपली बँक खाते माहिती अद्ययावत केलेली नाही त्यांच्या नोंदविलेल्या पत्त्यावर पोस्टाची सुविधा उपलब्ध झाल्यावर लाभांश वॉरंट/डिमांड डाफ्ट पाठविले जातील. लाभांश प्रदानाच्या तारखेला थेट त्यांच्या बँक खात्यात लाभांश मिळवण्यासाठी आणि विलंब टाळण्यासाठी. शेअरधारकांना त्यांच्या बँक खाते माहिती (जसे की बँक आणि शाखेचे नाव, बँक खाते क्रमांक, ९ अंकी एमआयसीआर (MICR) क्रमांक, ११ अंकी आयएफएससी (IFSC)कोड आणि खाते प्रकार) आणि शेअरधारकाच्या नावाने रद्द केलेल्या चेकची प्रत बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या वेबसाइटवर (www.bigshareonline.com येथे) भौतिक स्वरूपातील शेअर्ससाठी आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील शेअर्ससाठी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे अपडेट करण्याची विनंती केली जाते.

लाभांशावरील कर, जर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जाहीर केला गेला तर: वित्त अधिनियम २०२० नुसार, १ एप्रिल २०२० पासून शेअरधारकांच्या हातातील लाभांश उत्पन्न करयोग्य असेल आणि कंपनीला शेअरधारकांना दिल्या जाणाऱ्या लाभांशावरून स्रोतावर कर (टीडीएस) कापण्याची गरज असेल, ज्याचे दर निश्चित केलेले आहेत. विविध श्रेणींसाठी निश्चित दरांसाठी, शेअरधारकांना वित्त अधिनियम, २०२० (सुधारित) कडे संदर्भ घ्यावा लागेल. शेअरधारकांना आपले पॅन बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड(भौतिक स्वरूपामध्ये शेअर्स असल्यास) आणि डिपॉझिटरीज (डेमॅट स्वरूपामध्ये शेअर्स असल्यास) अद्ययावत करण्याची विनंती केली जाते.

निवासी वैयक्तिक शेअरधारकांसाठी ज्यांचे पॅन (पीएएन) आहे आणि ज्यांना उत्पन्न कर भरण्याची जबाबदारी नाही, त्यांनी स्त्रोतावरून कर कपात न करण्याचा लाभ घेण्यासाठी वार्षिक घोषणा फॉर्म नंबर १५जी/१५एच मध्ये सादर करावी. शेअरधारकांना सांगितले जाते की जर त्यांचे पॅन नोंदविलेले नसेल तर उत्पन्न कर कायदा आणि/किंवा त्यांतर्गत तयार केलेल्या नियमानुसार २०% (वीस टक्के) दराने कर कपात केली जाईल. निवासी नसलेले शेअरधारक भारत आणि त्यांच्या निवासी देशातील कर करारांतर्गत लाभदायक दरांचा लाभ घेऊ शकतात, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुरवावी लागतील, उदाहरणार्थ, कायम संस्थापना नाही आणि लाभदायक मालकीचे घोषणा, कर निवासत्व प्रमाणपत्र, फॉर्म १०एफ, कर करार लाभ घेण्यासाठी आवश्यक असू शकणारी इतर कोणतीही कागदपत्रे. शेअरधारक फॉर्म १५जी/१५एच आणि फॉर्म १०एफ वरील आवश्यक समर्थन कागदपत्रांसह ऑनलाइन सादर करू शकतात, बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या वेबसाइटवर (www.bigshareonline.com येथे). शेअरधारक या फॉर्म्स बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या वेबसाइटवरून डाउनलोड करून योग्यरित्या भरलेल्या फॉर्म्स/कागदपत्रांच्या भौतिक प्रती बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, नोंदणीकत कार्यालयात पाठवू शकतात, ज्याचा पत्ता ऑफिस क्रमांक एस६-२, ६वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, अहुरा सेंटर शेजारी, महाकाली गुहा रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र ४०००९३. मंगळवार, १७ सप्टेंबर २०२४, रात्री ११:५९ वाजेपर्यंत शेअरधारकांनी या घोषणा आणि कागदपत्रे सादर केल्या पाहिजेत. सदर तारखेनंतर प्राप्त झालेली अपूर्ण किंवा चुकीची फॉर्म्स विचारात घेतली जाणार नाहीत आणि त्यांना कर कपातीच्या सवलतीसाठी

वरीलबद्दलच्या सविस्तर सूचना एजीएमच्या सूचनेत दिल्या जातील आणि शेअरधारकांना त्याची नोंद घेण्यास सांगितले जाते. या फॉर्म्स सादर करण्यात कोणत्याही प्रश्नांचा अडचणींचा सामना करताना शेअरधारक investor@bigshareonline.com वर लिह शकतात

कृपया लक्षात घ्या की असे कर कपात झाल्याबद्दल कंपनीवर कोणताही दावा केला जाणार नाही.

इंडो अमाइन्स लिमिटेड साठी स्वाक्षरी केलेले/-विजय पालकर व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ००१३६०२७ दिनांक: ३०/०८/२०२४ ठिकाण: डोंबिवली

मिर्क डलेक्टॉनिक्स लिमिटेड

सीआवएन : L32300MH1981PLC023637 लय : ओनिडा हाऊस, जी - १, एमआयडीसी, महाकाली केव्ह रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०००९३. इं-मेल आयडी : investors@onida.com/ संकेतस्थळ : www.onida.com दूरध्वनी क्रमांक : ०२२- ६६९७ ५७७७/ फॅक्स क्रमांक : ०२२-२८२० २००२

४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना जी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग / अन्य दूरदृष्य माध्यमे यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे

मासदांनी कृपया नोंद घ्यावी की मिर्क इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (''**कंपनी'')** ची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभ "फ्जीएम") गुरुवार दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी ३००० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनसार) व्हिदीओ कॉन्फरन्सि ्रिक्तीसों) अन्य मान्वताप्राप्त दुकशाव्य माध्यम् ('जोएव्हीएम') बांच्या माध्यमातृत आणि सामायिक ठिकाणे समामदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीयिवाय, कंपनी कायदा २०१३ ('कायदा') मधील आवश्यक आणि लागू असलेल्या तत्त्वतुं, आणि या अंतर्गात बनविष्यात आलेले विविध नियम यांच्या अनुसार तसेन सिक्युरिटी एकस्वें बांई ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स औंड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ (लिस्टिंग रेयुलेशन) तसेच त्यासह वाचा कारना (तारास्टर जांक्टरानास जिंड) ब्लाइनाचार रिकायन्यक्त (तारास्टर प्रमुख्यार) ताच्य चारास्ट्र पात्रा समान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांकीत ८ एप्रिल २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक १७/२०२०, दिनांकीत १३ रप्रिल २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२०, दिनांकीत ५ मे २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक ०२/२०२४, देनांकीत १३ जानेवारी २०२१, आणि सामान्य परिपत्रक क्रमांक १९/२०२१, दिनांकीत ८ डिसेंबर २०२१, सामान्य परिपत्रक क्रमांक २१/२०२१, दिनांकीत १४ डिसेंबर २०२१ आणि सामान्य परिपत्रक क्रमांक ०२/२०२२, दिनांकीत ५ मे २०२२, परिपत्रक क्रमांक १०/२०२२ दिनांकीत २८ डिसेंबर २०२२ आणि परिपत्रक क्रमांक ०१/२०२३ दिनांकीत ९२ सप्टेंबर २०२३ जी कॉपीट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत त्यांच्या अनुसार (व्यांचा उद्देख "सम्मरीण परिपत्रके" असा कृष्यात येणार आहे) तसेच परिपत्रक क्रमांक SEB/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 दिनांकीत १९ मे २०२० आणि परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 दिगंकीत १५ जानेवारी २०२४, तसेच परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 दिगंकीत १३ मे २०२२, परिपत्रक SEBI/HO/ DDHS/DDHS -R-CPOD1/P/CIR/2023/001 दिनांकीत ०५ जानेवारी २०२३, आणि परिपत्रक क्रमांक SEBI/ HO/CED/CED-PoD-2/P/CIR/2023/167 दिनांकीत ०७ ऑक्टोबर २०२३ आणि अन्य आवश्यक ती परिपत्रके जी सिक्युरिटी और एक्स्चेंब बोर्ड ऑफ इंडिया यांनी जारी केली आहेत (**''सेवी परिपन्नके'')** यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर कामकाज घेण्यासाठी होणार आहे जी सूचना एजीएम आमंत्रित करण्यासाठी वितरित करण्यात येणार आहे.

वरील प्रमाणे नमद केलेली एमसीए आणि सेबी परिपत्रके यांच्या अनसार वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ किताचा वार्षिक अहवाल केवळ अशा सभासदांना इलेक्ट्रानिक प्राच्यानाद्र पाठीवण्यात येणार आहे, ज्या सभासदांचे ई-मेल तपशील कंपनी/डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नॉटणीकृत आहेत. सभासदांनी कृपया नॉद घ्याची की वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ करिताचा वित्तीय अहवाल कंपनीचे संकेतस्थळ <u>www</u>. onida.com येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच तो स्टॉक एक्सचेंज संकेतस्थळ म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www.nseindia.com</u> आणि बीएसई लिमिटेड संकेतस्थळे अनुक्रमे <u>www.</u> seindia.com येथे पाहता येतील.

गर्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद करण्यात आलेल्या विषयांवर सभासदांना दरस्थ मतदान पद्धतीने मतदानाचा हक्ष बजावण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याच प्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभेत देखील ई-मतदान सुविध देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेचा तपशील/ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅत खकरपात उपलब्ध आहेत, किंवा प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्या सभासदांनी आपले ई-मेल तपशील अद्यार ोंदणीकृत केलेले नाहीत. अशा सभासदांसाठी ई-मतदान प्रक्रियेचा तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत देण्यात

सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला केवळ व्हीसी सुविधा आणि ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहून सहभाग घेउ शकतात. ज्याचा तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात येणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी/ भोएव्हीएम यांच्या माध्यमातुन उपस्थित राहणाऱ्या सभासदांची संख्या कंपनी कायदा २०१३ कलम १०३ अनुसार गणसंख नेर्घारित करण्यासाठी गृहीत घरण्यात येणार आहे.

गर्षिक सर्वसाधारण सभेची सूचना वार्षिक अहवालासह प्राप्त करण्यासाठी ई–मेल तपशील नोंदणीकृत/अद्ययावत करण्याच

मसीए परिपत्रकेआणि सेबी परिपत्रके यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेची तसेच वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष एसतार्थ रास्त्रमञ्जान तथा नार्यराज आपना अनुसार पापन्य त्याचाराण तम्या त्युपना तस्य यापन्य जुरुवारात्य ज्ञास्य ज्ञात कोणत्याही समासदाला पाठविष्यात येणार नाही. ज्या सभासदांनी आपले हैं-मैल तपशील अद्याण कंपनी/हिंपाहिस्टरी पार्टीसिपंट यांच्याकडे नोंदणीकृत केलेले नाहीत अशा सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी वार्षिक सर्वसाधारण समेची सूचना प्राप्त करण्यासाठी, वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी तसेच आणि/किंवा ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत इतिसी सविधा/ओएव्हीएम यांच्या माध्यमातन उपस्थित राहन सहभाग घेण्यासाठी आणि ई-मतदानासाठी आवश्यक असलेले नॉग इन तपशील प्राप्त करण्यासाठी आपला ई-मेल तपशील नोंदणीकृत करण्यासाठी खालील प्रमाणे नमूद केलेल्या प्रक्रियेचा

प्रत्यक्ष धारक	कंपनीचे रिजस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट म्हणजेच मेसर्स लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना mt.helpdesk@linkintime.co.in या पत्यावर विनंती पाठवृत आपला फोलिओ क्रमांक, समासदाचे नाव आणि पत्ता त्यासह समभाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (माग्न आणि पुद्ग,), पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत प्रत आणि पुदील प्रमाणे नमूद केलेल्या कागदपत्रांपैकी कोणत्याही कागदपत्रांची स्वयंसाक्षांकीत प्रत: (बाहन चालवव्याचा परवाना, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट) समासदाच्या पत्याच्या पुष्ट्यर्थ सादर करावा.
डिमॅट धारक	कृपया आपला ई-मेल तपशील आपले डिपॉझिटरी पार्टीसिपंटस (डीपी) यांच्याकडे डीपी यांनी सूचित केलेल्या प्रक्रियेच्या अनुसार नोंदणीकृत/अद्ययावत करावा.

प्रसाद ओक विधी कॉर्पोरेट व्यवहार विभाग पमर

जाहीर सूचना

सूचना याद्वारे माझे अशील मे. मोहम्मव हाशीम ॲण्ड सन्स यांच्या वतीने तमाम जनतेला देण्यात येते की. त्यांच्याकडन खालील लिखित परिशिष्टात विवर्णित स्ट्रक्चरच्या संदर्भात मे. रिझवी कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन (तेथील उल्लेखित ''बिल्डर्स'') आणि मे. मोहम्मद हाशीम ॲण्ड सन्स (तेथील उल्लेखित ''खरेदीदार'') यांच्यातील ०५ जानेवारी १९७९ दिनांकित मूळ करार गहाळ झाला आणि/किंवा हरवला आहे.

कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तीस मूळ

परिशिष्ट

मुंबई उपनगरचा नोंदणी जिल्हा आणि उपजिल्हा, गाव: कोळे कल्याण येथे स्थित. सर्व्हे क्र. २९७, हिस्सा क्र. २, सिटी सर्व्हे क्र. ४९४७ बी/१ (भाग) आणि ४९४७ बी२, धारक जिमनीवर उभे कलिना सीएसटी रोड, विद्यानगरी, सांताक्रूझ पूर्व, मुंबई ४०००९८ येथील मोजमापित ७९५ चौ.मी जिमनीवर स्थित आणि उभे मोजमापित सुमारे २००० चौ.फू. एक व्यावसायिक स्ट्रक्चर.

शहीद भगत सिंग रोड, फोर्ट, मुंबई-४०००२३ ईमेल आयडी yogeshcsalunke@gmail.com

९९३०२७७९८९/९०८२१७८०५४

उपरोक्त करार सापडल्यास, पुनर्प्राप्त केल्यास, मिळविल्यास आणि/किंवा ताब्यात असल्यास मला त्याबद्दल या सचनेच्या तारखेपासून १४ दिवसांत लेखी कळविण्याची विनंती करण्यात येत आहे आणि खाली नमूद केलेल्या माझ्या कार्यालयाच्या पत्त्यावर आणि/किंवा खालील नमूद ईमेल आयडीवर माझ्या अशिलांच्या वतीने मूळ उपरोक्त करार मला परत करणे आवश्यक आहे, अन्यथा मूळ उपरोक्त करार नष्ट झाला आहे आणि तो यापुढे अस्तित्वात नाही, असे मानले जाईल.

दिनांकीत ३० ऑगस्ट, २०२४

योगेश साळुंखे

पत्ताः ३०६, ३रा मजला, हरी चेंबर्स

मोबाईल क्र.

(आधार कार्डची स्वयं-प्रमाणित स्कॅन केलेली प्रत) सादर करण्याची विनंती सभासदांना करण्यात येत आहे. (ब) डिमटेरिअलाइज्ड मोडमध्ये शेअर धारण करणाऱ्या सदस्यांनी, ज्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे त्यांचा ई-मेल आयडी नोंदणीकृत/अपडेट केलेला नाही,

सभासदांना विनंती आहे की त्यांनी एजीएमची सचना आणि विशेषतः एजीएममध्ये सामील होण्याच्या सचना, एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंगदारे मतदान करण्याची पद्धत काळजीपूर्वक वाचावी.

फ्रेडन फार्मास्युटिकल्स लिमिटेड च्या संचालक मंडळाच्या आदेशानुसार

कर्ज खाते क्र.

नारीख : ३० ऑगस्ट. २०२४ ठिकाण : मुंबई

कर्ज खाते क्र. ग्राहकाचे नाव

सुप्रीम इंजिनिअरिंग लिमिटेड सीआयएन : एल९९९९९एमएच१९८७पीएलसी०४३२०५

नोंद. कार्यालय : आर-२२३, एम.आय.डी.सी. कॉम्प्लेक्स रबाले, ठाणे बेलापूर रोड, नवी मुंबई - ४०० ७०१ ३१ मार्च, २०२३ संपलेल्या वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

				पीएस वगळून रक्कम	
तपशील	संपलेली ३ महिने	संपलेले आधीचे ३ महिने	मागच्या वर्षात संपलेली संलग्नित ३ महिने	मागचे संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
	३१-०३-२०२४ लेखापरिक्षित	३१-१२-२०२३ अलेखापरिक्षित	३१-०३-२०२३ लेखापरिक्षित	३१-०३-२०२३ लेखापरिक्षित	३१-०३-२०२४ लेखापरिक्षित
महसूल					
प्रवर्तनातून महसूल	३९८.४३	५६३.२१	४१८.६३	१,८३९.८७	२.५१०.१५
इतर उत्पन्न	-१०७.५२	३.०९	-१०१.७८	४५.००	२४.२६
एकूण महसूल (१)	२९०.९१	५६६.३१	३१६.८५	9,८८४.८७	२,५३४.४०
खर्च					
वापरलेले साहित्याचे खर्च	५९६.९६	४५६.७९	३५९.७०	१,५९१.४४	२,३२५.४१
मालमत्ता सूची मधील कमी				٥٠.٤٥٥,٥	
तयार मालच्या स्टॉक मध्ये बदल, प्रगती पथावर कामे	१५२.७३	-३५.६०	२६६.९४	३४७.०७	२७३.६०
कर्मचारी लाभ खर्च	३७.१२	87.98	४९.१६	१६९.५४	१७३.१७
वित्तीय खर्च	१०२.८८	28.98	4.08	१२८.५०	१७५.३२
घसारा खर्च	५१.५७	५२.०१	५३.८४	२१६.५३	२०६.४१
इतर खर्च	₹.०४	९५.२०	६९७.२३	१,४०६.०४	२०४.८१
एकूण खर्च (खख)	998.79	६३६.२९	23.98%,9	१२,७४२.८२	३,३५८.७१
अपवादात्मक बाबीं आणि करपूर्व नफा/(तोटा) (I-II)	–६५३.३८	-६९.९८	-१,११५.०३	-१०,८५७.९५	-८२४.३१
अपवादात्मक बाबीं	-3.33	-3.33	٥٠٤.١٥٥	-	-
	-		-		
करपूर्व नफा/(तोटा)	-६५०.०६	-63.38	-९,९९८.७३	-१०,८५७.९५	-८२४.३१
कर खर्च					
चालू कर				-	-
मॅट क्रेडिट हक्कदारी/समायोजन				-	-
स्थगित करसाठी तरतुदी/(क्रेडिट)	२४९.७५	-3.88	₹٥.٥۶۶−	-388.00	२७९.७३
कालावधी करिता नफा/(तोटा)	-9,938.09	-७०.१५	-9,200.90	-१०,५१६.९५	-9,908.08
इतर सर्वसमावेशक उत्पन्न					
ए. त्यानंतरचे कालावधीत नफा किंवा तोटा मध्ये पूनर्वर्गीकृत नसलेले इतर सर्वसमावेशक उत्पन्न					
ठरलेले लाभ योजनेवर नफा/(तोटा) च्या पूनर्मूल्यांकन	2.82	٥.१३	०.५२	३४.२६	३.५६
आयकर प्रभाव	-8.08		-2.88	-9.90	-१.०४
कालावधी करिता इतर सर्वसमावेशक उत्पन्न कराच्या निव्वळ	9.39	0.93	-9.67	२४.३६	२.५२
कालावधी करिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न कराच्या निव्वळ	-१,१३५.४१	-90.07	-9,८०९.५२	-१०,४९२.५९	-१,१०१.५२
भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १ चे दर्शनी मूल्य)	२,४९९.५०	२,४९९.५०	२,४९९.५०	२,४९९.५०	२,४९९.५०
मूलभुत आणि सौम्यिकृत ईपीएस	-8.48	-0.76	-३९.२५	-87.06	-8.89
टीपा :	1	1	1	1	1
CIVI:					

. वरील माहिती सेबी (लिस्टिंग ॲण्ड अटर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यलेशन्स. २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजस शी दाखल झालेल्या तिमाही/वार्षिक वित्तीय वर्षाकरिता तपशीलवार स्वरुपाचा एक उतारा आहे. तिमाही/वार्षिक निष्कर्षांचा संपूर्ण स्वरुप स्टॉक एक्सचेंज ची वेबसाईट म्हणजेच https://www.nseindia.com वर उपलब्ध आहे. सप्रीम इंजिनिअरिंग लिमिटेड सार्ठ

दिनांक : २८.०८.२०२४

संजय चौधरी व्यवस्थापकीय संचालक



दिनांक : ऑगस्ट २९, २०२४

ॲन्टोनी वेस्ट हॅंडलिंग सेल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय.: ए–५९, रोड नं.१०, वागळे औद्योगिक वसाहत, ठाणे (पश्चिम) – ४०० ६०४, महाराष्ट्र, भारत फोन: ०२२ ३५४४ ९५५५ ईमेल: investor.relations@antonywaste.in वेबसाइट: www.antony-waste.com

सूचना

व्हिडिओ कॉन्फरसिंग (व्हिसी)/ दृकश्राव्य पध्दतीव्दारा (ओएव्हीएम) घेण्यात येणाऱ्या तेवीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना

कंपनी व्यवहार मंत्रालयाने (एकत्रितपणे उल्लेख एमसीए परिपत्रके) जारी केलेली परिपत्रके अनुक्रमे १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० ०२/२०२१, २१/२०२१ ,०२/२०२२,१०/२०२२ आणि ०९/२०२३ हि अनुक्रमे ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१, १४ डिसेंबर २०२१,०५ मे २०२२,२८ डिसेंबर २०२२ आणि २५ सप्टेंबर २०२३ ची सर्वसाधारण परिपत्रके आणि सिक्यरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांचे १२ मे २०२०, १५ जानेवारी २०२१,१३ मे २०२२, ०५ जानेवारी, २०२३ आणि ०७ ऑक्टोबर २०२३ ची सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२, सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ (एकत्रितपणे उक्लेख दि सेबी परिपत्रके) आणि सदर कंपनी कायदा. २०१३ तील तरतूदी आणि सिक्यूरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिसक्लोझर रिक्वायरमेंटस) रेग्यूलेशन्स, २०१५ (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या लागू असलेल्या तरतुदीं नुसार आम्ही खालीलप्रमाणे सुचना देत आहोतः

- १. ॲन्टोनी वेस्ट हॅंडलिंग सेल लिमिटेड (दि कंपनी) ची तेवीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (दि एजीएम) सुचना जी आगामी काळामध्ये वितरीत केली जाणार आहे त्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या व्यवसाय (यां) वर विचार करण्यासाठी व्हिसी/ ओएव्हीएमद्वारे बुधवार, २५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११:३० वा. (भाप्रवे) अनुसार आयोजित करण्यात आली आहे. सभेला व्हिसी/ ओएव्हीएमद्वारे उपस्थित असलेल्या सभासदांची कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणपूर्तीसाठी गणना करण्यात येईल.
- नमूद परिपत्रकांच्या नियमानुसार आर्थिक वर्ष २०२३–२४ च्या एकात्मिक अहवाला सोबत एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे ज्यांच्या ई-मेल आयडीची नोंद कंपनी/ डिपॉझिटरीज ह्यांच्याकडे करण्यात आली आहे त्यांना पाठविण्यात येईल. एजीएम सूचनेच्या आणि वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती कोणत्याही सभासदाला पाठविल्या जाणार नाहीत. सभासदांनी कृपया याची नोंद घ्यावी की, आर्थिक वर्ष २०२३-२४ चा एकात्मिक अहवाल आणि एजीएमची सूचना कंपनीचे संकेतस्थळ
- www.antony-waste.com आणि स्टॉक एक्स्चेंजच्या संकेतस्थळांवर म्हणजेच बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) आणि नंशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) आणि नंशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> ह्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येईल.
- कंपनी, त्यांच्या सर्व सभासदांना एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आलेल्या सर्व ठरावांवर मतदान करण्यासाठी एनएसडीएलद्वारे दुरस्थ ई–मतदान सुविधा (दूरस्थ ई-मतदान) उपलब्ध करूने देणार आहे. त्याशिवाय, कंपनी एजीएम दरम्यान ई-मतदान यंत्रणेच्या माध्यमातुन मतदान करण्यासाठीची सविधा हि उपलब्ध करून देणार आहे. एजीएमसाठी कंपनीच्या सभासदांची पात्रता मतदान निश्चित करण्यासाठी "अभिलेख तारीख" बुधवार,१८ सप्टेंबर २०२४ रोजी निश्चित करण्यात
- आलेली आहे. अप्रत्यक्ष समभाग धारण करणाऱ्या सभासदांसाठी आणि ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल आयडीची नोंद केलेली नाही त्यांच्यासाठी रिमोट ई वोटिंग पध्दतीने मतदान करायची माहिती एजीएमच्या सूचनेमध्ये प्राप्त होईल. सदर बाबीचा तपशिल कंपनीच्या संकेतस्थळाव www.anonty-waste.com देखील उपलब्ध करून देण्यात येईल.
- ज्या सभासदांकडे डिमॅट स्वरूपात शेअर्स आहेत त्यांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी त्यांच्या ई–मेल आयडीची नोंदणी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंट (डिपी) ह्यांच्याकडे करावी जर सभासदांनी त्यांच्या ईमेल आयडीची नोंद केली नसल्यास, वर नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार ई–मेल आयडीची नोंदणी यशस्वीपणे
- केल्यास ई-मतदानाद्वारे मतदान करण्यासाठी अधिकारपत्र नमुद केलेल्या ई-मेल द्वारे सभासदांना पाठविण्यात येईल. एजीएम पूर्वी/दरम्यान मतदानाशी संबंधित किंवा लॉगिनच्या तांत्रिक समस्येशी संबंधित काही शंका असल्यास, तूम्ही भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) आणि शेअरहोल्डरसाठी ई–वोटिंग युजर मॅन्युअल <u>www.evoting.nsdl.com</u> पाँहू शकता किंवा दूरध्वनी क्र.

०२२ – ४८८६ ७००० आणि ०२२ – २४९९ ७००० वर संर्पक करू शकता किंवा <u>evoting@nsdl.com</u> वर विनंती पाठवा.

संचालक मंडळासाठी आणि त्यांच्या वतीने ॲन्टोनी वेस्ट हॅंडलिंग सेल लिमिटेड

हर्षदा राणे

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी ए३४२६८ मागणी सूचना

क्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सदर ॲक्ट) च्या कलम १३। ासबनुपाटावश्वमा अडा एक-स्ट्रूक्शन आफ फावना। वाअल असटस् अड एन्फासमट आफ प्रस्वुदा हरस्ट अक्ट, २००२ (सह कर्यट) च्या कराम १३(१) सहवावता सिक्युनिट हेर्सट, एक्फोसिट) रूल्ट, २००२ (सह क्यू) च्या कराम १३(१) सहवावता सहर क्रस्य नियम ३ अन्यये प्राप्त अधिकारांचा वापर करून आयआयएफएल होम फायनान्स लि. (आयआयएफएल एचएफएल) (पूर्वी इंडिया इन्फोलाई-हाऊसिंग फायनान्स लि.अर्थी झात) व्याधिकृत अधिकाऱ्यांनी त्यांना जाती केलेल्या संबंधित माणणी सूचनेत नपुट केलेली एकम खुकती करण्यासाठी कर्जदूरांना बोलायियासाठी सद् अंकटच्या कराम १३(२) अन्यये माणणी सूचना जाती केले होती, वरील संबंधान, प्रदानाच्या तास्टियेन माणणी सूचनेच्या तारखेपासून पुढील व्यावासह एकतित येथील खालील नमुद केलेली एकम सदर सूचनेच्या प्रसिष्टीणसून ६० दिवसांच चुकती करण्यासाठी कर्जदुरांना चाही पुन्हा एकदो सुचना देण्यात येत आहे. कर्जदार, मागणी सूचना तारखेस थकबाकी रक्कम आणि कर्ज रक्रमेच्या परतफेडीसाठी देऊ केलेले तारण यांचा तपशि

खालालप्रमाण:-		
कर्जदार/जामीनदार यांचे नाव	मागणी सूचनेची तारीख	तारण मत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत)
श्री. हमिद जमादार, सौ. आयशा हमीद जमादार, अलिया किराणा स्टोअर्स (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१०४४७०१५)	२८-ऑगस्ट-२०२४ आणि रु. ६,२३,३३१/- (रूपये सहा लाख तेवीस हजार तीनशे एकतीस मात्र)	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग असलेली: मिळकत क्र. ३७४९, जमिन क्षेत्र मोजमापित: १४०० ची.फूट, कासेगाव, पंढरपुर, सोलापुर, महाराष्ट्र, भारत ४१३३०४.
श्री. शरद विकल बाजपेयी, वायु सोल्युशन्स, सौ. सीमा शरद बाजपेयी (प्रॉस्पेक्ट क्र. ९५४७५९)	२८-ऑगस्ट-२०२४ आणि रु. २०,२९,१७४/- (रूपये वीस लाख एकोणतीस हजार एकशे चौऱ्याहत्तर मात्र)	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग असलेली: चिकणघर, तालुका कल्याण (प.), बिल्हा ठाणे, महा., भारत-४२१३०१ येथे स्थित शहर सर्व के. ३१९४ – बी धारक अष्टश्री अपार्टी-अया। ज्ञात विल्डिंग, पहिल्या भल्याचारील पर्लट क. ६९१. क्षेत्र मोजमापित (चौ.फूट मध्ये): मिळकत प्रकार: जमिन क्षेत्र, मिळकत क्षेत्र: ४००.००.
जोखीम, खर्च आणि परिणामांवर सदर उ	अधिनियमाच्या कलम १३(४)	कर्जदारांनी कसूर केली तर, आयआयएफएल एचएफएल सर्वस्वी कर्जदारांची वरील तारण मत्तांच्या विरोधात कार्यवाही करेल. पुढील तपशिलाकरिता कृपया । बिल्डिंग. पहिला मजला. समन मेडिकल समोर. बदलापर पश्चिम-४२१५०३

ठिकाण: ठाणे, दिनांक: ३०.०८.२०२४

फ्रेडुन फार्मास्युटिकल्स लिमिटेड

सही/- प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लि. करिता

किंवा कॉर्पोरेट कार्यालय: आयआयएफएल टॉवर, प्लॉट क्र. ९८, उद्योग विहार, फेज-IV, गुरुगाव, हरियाणा.

नोंदणीकृत कार्यालय: ११ वा मजला, टॉवर ए, उमी इस्टेट, ९५, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल (प), डेलिसल रोड, मुंबई -४०००१३. फोन : ०२२- ४०३१८११ ईमेल : <u>business@fredungroup.com;</u> वेबसाइट : <u>www.fredungroup.com</u> सीआयएन: एल २४२३९एमएच१९८७ पीएलसी०४३६६२

व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/ इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन (ओव्हीएएम) द्वारे होणाऱ्या ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

कंपनीच्या सदस्यांची सदतीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') व्हिडिओ कॉन्फरिसंग (''व्हीसी'')/ इतर ऑडिओ-व्हिज्युअल मीन्स (''ओएव्हीएम'') द्वारे सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ०९.०० वाजता (भा.प्र.वे.) एमजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने (''एमसीए'') आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') जारी केलेल्या प्रेकरणावर लागू परिपत्रकांसह वाचलेल्या कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुरी आणि त्याखाली बनवलेले नियम आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स रेग्युलेशन्स, २०१५ चे पालन करून आयोजित केली जाईल.

ु एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३–२०२४ साठी लेखापरीक्षित आर्थिक स्टेटमेन्ट, बोर्डाचा अहवाल, लेखा परीक्षकांचा अहवाल आणि त्यासोबत संलग्न करणे आवश्यक असलेली इतर कागदपत्रे, कंपनीच्या त्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली जातील, ज्यांचा ईमेल पत्ता कंपनी/निबंधक आणि शेअर ट्रान्सफर एजंट/डिपॉझिटरी पार्टिसिपंट/डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत आहे. एजीएमची सूचना आणि उपरोक्त दस्तऐवज कंपनीच्या वेबसाईट : <u>www.fredungroup.com</u> या . बेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेड (''बीएसई'') च्या www.bseindia.com वर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड <u>www.</u> <u>evoting.nsdl.com</u> आणि कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट म्हणजेच पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायन्हेट लिमिटेड <u>www.purvashare.com</u> वेबसाइटवर देखील

ई-व्होटिंगद्वारे मतं टाकण्याची पद्धत:

सभासद इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे (''ई–वोटिंग'') एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसायावर त्यांचे मतं देऊ शकतात.

डीमटेरिअलाइन्ड मोड, फिजिकल मोडमध्ये ग्रेअर्स धारण केलेल्या सदस्यांनी दूरस्थपणे मतदान करणे (''रिमोट ई-व्होरिंग'') यासह मतदानाची पद्धत एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान करण्यात आली आहे. एजीएममध्ये उपस्थित असलेले सदस्य ज्यांनी रिमोट ई-व्होरिंगद्वारे मत(मतं) दिलेले नाहीत ते एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतील.

ईमेल पत्ता अपडेट करण्यासाठी सूचना :

(अ) फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणारे सदस्य, सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी–आरटीएएमबी/पी/सीआयआर/२०२१/६५५ दिनांक ३ नोव्हेंबर, २०२१ च्या परिपत्रकानुसार आवश्यकतेनुसार कंपनीच्या राजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (''आरटीए'') म्हणजे पूर्वा शेअरजिस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड (भारत) कडे विहित फॉर्म आयएसआर-१ मध्ये त्यांचा ईमेल पत्ता नोंदणी/अपडेट करू शकतात. ईमेल पत्त्याची नोंदणी करण्यासाठी पॅन कार्डची प्रमाणित स्कॅन प्रत, आधा

्र यांना त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते, जिथे ते त्यांची डीमॅट खाती कायम ठेवतात.

जिंकल सोनी कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी सदस्यत्व क्रमांक: ए४०७२२

नव 🌡 शोक्त

जाहीर सूचना

() ICICI Bank नोंदणीकृत कार्यालय : आयसीआयसीआय बँक टॉवर्स, चकली सर्कल जवळ, जुना पाद्रा रोड, वडोदरा-३९० ००७. प्रशासकीय कार्यालय : आयसीआयसीआय बँक टॉवर्स, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई-४०० ०५१.

ग्राहकाचे नाव

सोने ई-लिलाव नि निमंत्रण सूचना

ायसीआयसीआय बँक लिमिटेडकडून (''आयसीआयसीआय बँक'') यांच्या कडून खालील नमूद कर्जदारांनी सोन्याच्या दागिन्यांच्या दागण्यांवर प्राप्त करण्यात आलेल्या सुविधांसंबर्धि ''सुविधा'') त्यांच्या थकीत रकमेचा भरणा करण्यास सुचना निर्गमित करण्यात आली होती. सुविधेअंतर्गत कर्जदार त्यांच्या थकीत रकमेचा भरणा करण्यास कसूरवार ठरत्याने आम्ही .०९ सप्टेंबर . २०२४ रोजी ताबे गहाण असलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा ई–लिलाव करण्यास भाग आहोत. आयसीआयसीआय बँके कोणत्याही पूर्व सचनशिवाय ई – लिलावाची तारीख बदलण्याचा /खाते काढण्याचे हक्क राखून ठेवत आहेत. सदर लिलाव दु. १२:३० वा. ते दु. ३:३० वा. दरम्यान https://jewel-auction.procuretiger.com वर ऑनलाईन घेण्यात येईल. अटी आणि शर्तींच्या अधिक तपशिलांसाठी , कृपया संकेतस्थळावर लॉग इन करा. दिवगंत कर्जदाराच्या प्रकरणाक सर्व अटी त्यांते कायदेशीर वारसांना लागू राहतील. कर्ज खाते क्र.

शाखेचे नाव	ा : अचलपुर	३८३६०५००३५७३	अंगदराव शेषराव जाधव	२८२००५००३४२८	सचिन शशिकांत पाटील
०८६८०५००६२२०७	हरिश अशोकराव लधे	३८३६०५००२१४१	आनंद धोंडोपंत येन्नावार	शाखेचे ना	व : परभणी
शाखेचे नाव : अहम	दनगर एमआयडीसी	३८३६०५००२३८१	आनंद धोंडोपंत येन्नावार	६४६८०५०५७३९३	अशोक कुरोलू
349६०५००२०७०	शोभा बाळासाहेब दरंडाले	शाखेचे ना	व : गेवराई	शाखेचे नाव :	
३५१६०५०००९४६	श्रीकांत सियाराम वर्मा	३७६६०५००४२१६	दिपक सर्जेराव मोटे	२५९९०५००५९६६	बालाजी विनायक पवार
शाखेचे नाव : अहग	नदनगर सार्वेडी रोड	३७६६०५००४११७	अक्षय सुर्यकांत पुराणीक	२५९९०५००५९१९	श्रीनिवास गोविंदराव सावजी
६ ४५८०५०५४४७७	शांताराम विजय खरानार	३७६६०५००४०९७	लक्ष्मण भगवान फरतडे	शाखेचे ना	व : पारोळा
६ ४५८०५०५४३८७	अतुल भाऊसाहेब कराळे	३७६६०५००३४१४	सानप वरूनराज चाबूराव	२८१७०५००४१०१	मिनाबाई कैलास सांगळे
६४५८०५०५३१९२	सचिन रामचंद्र निकरड	३७६६०५००२२६७	लक्ष्मण नारायण फडतरे	शाखेचे ना	
शाखेचे ना	व : अकलुज	३७६६०५००१०४२	बापूसाहेब आसाराम चव्हाण	98490400८२७७	मुनिर इसाक शेख
६४९६०५०७६१११	वाशिम अझिज शेख	३७६६०५०००८७६	कृष्णा कल्याण शिंदे	१४५१०५००६८३९	बाळासाहेब नामदेव वाने
	व : अकोला	शाखेचे ना		98490400६६७0	मोहन गंगाराम कदम
०५२००५००६०९२	खिझार अझहर परवेज खान	६४८१०५००९०५८	भामाबाई कृष्णा करे	शाखेचे न	
	व : अकोट	६४८१०५००७२४७	श्रीमंत बजरंग पुकाळे	30६८०५००७०११	गणेश विष्णू पौळ
9८६३०५००७१३०	मीना ठाकरे	शाखेचे नाव		३७६८०५००६९९२	योगेश चंद्रकांत कचेवार
	ा : अमळनेर	६४६९०५००९००८	अविनाश भाऊसाहेब जगताप	शाखेचे नाव	
१७९५०५००६२१९	कैलास सुरेश साळुंखे	शाखेचे नाव		१०९५०५००४७६०	श्रीराम नानासाहेब पवार
90840400802६	सुचिता अरुणराव साळुंखे	०३७५०५००९८२८	इम्रान खान अम्मा खान	908404008090	संभाजी नामदेव नवले
908404004020	राणी महेश पाटील	शाखेचे नाव : उ		शाखेचे ना	
	ाव : अंबड	98८३०५००७८००	आशा संजय पाटील	२००५०५०१२८४८	सोमनाथ रामचंद्र शिंदे
२००८०५००९०८९	मंदा सखाराम गायके	शाखेचे नाव : जळग		२००५०५०१२६१३	रूपेश लक्ष्मण बुरांगे
२००८०५००९०००	दत्तात्रय ओंकराव दिवटे	9840040092६9	नाहूश उमेश कोंडावार		ाव : शिर्डी
२००८०५००४३८६	अमोल जालिंदर दिवटे	शाखेचे नाव		30६३०५००३२३८	किरण भाऊसाहेब जेजुरकर
	: अंबेजागाई	२०१००५००८९३२	रोहन गोरख जाधव	306304003326	किरण भाऊसाहेब जेजुरकर
२१९२०५००७७८१	वैज्यनाथ दासू पवार	२०१००५००६२२६	अविन फूलचंद लहाणे	305304003252	अजीम शब्बीर मन्सुरी
	विती जय स्तंभ चौक	209004003848	देविदास ज्ञानदेव भादलकर	306304002466	शशिकांत पुंजाहरी वाघे
६९६९०६६०३८४५	सचिन सर्जेराव तायडे	शाखेचे नाव		305304002488	असिफ युसूफ शेख
	: अमरावती	२६४८०५००३६२२	अतुल चिंधू पाटील	306304002024	शांताराम जनार्धन लहानगे
०४२८०५००६२६२	विकास बांदे	शाखेचे ना		305304009588	निखील पितांबर नेतकर
	रावती नांदगाव पेठ	२८१९०५००४५१२	निशिकांत लहू कांबळे	३७६३०५००३२६५	सुभाष कदम
3८४७०५००७८५	शेख आईफाज शेख अस्लम	२८१९०५००४६५९	दिलीप उत्तमराव पोपळ	शाखेचे ना	व : शिरपूर
३८४७०५००७८५ शाखेचे न	शेख आईफाज शेख अस्लम व : औसा	२८१९०५००४६५९ शाखेचे नाव	दिलीप उत्तमराव पोपळ : करमाळा	शाखेचे ना ०८७१०५००९०४८	व : शिरपूर शोभाबाई राजेंद्र पाटील
३८४७०५००७८५ शाखेचे न २०२५०५०१२२०७	शेख आईफाज शेख अस्लम ाव : औसा पारसनाथ जीवनराव कोष्टी	२८१९०५००४६५९ शाखेचे नाव ३७५३०५००५१०५	दिलीप उत्तमराव पोपळ : करमाळा ज्ञानेश्वर अरूण सुर्यवंशी	शाखेचे ना ०८७१०५००९०४८ शाखेचे ना	व : शिरपूर शोभाबाई राजेंद्र पाटील व : श्रीपूर
३८४७०५००७८५ शाखेचे न २०२५०५०१२२०७ २०२५०५०१००४०	शेख आईफाज शेख अस्लम व : औसा पारसनाथ जीवनराव कोष्टी अविनाश बाबुराव भोसले	२८१९०५००४६५९ शाखेचे नाव ३७५३०५००५१०५ ३७५३०५००३१८३	दिलीप उत्तमराव पोपळ : करमाळा ज्ञानेश्वर अरूण सुर्यवंशी श्रीराम संजय व्यवहारे	शाखेचे ना ०८७१०५००९०४८ शाखेचे ना २१३२०५०१०८११	व : शिरपूर शोभाबाई राजेंद्र पाटील व : श्रीपूर नामदेव शंकर सुरवसे
३८४७०५००७८५ शाखेचे न २०२५०५०१२२०७ २०२५०५०१००४० २०२५०५००९५६४	शेख आईफाज शेख अस्लम व : औसा पारसनाथ जीवनराव कोष्टी अविनाश बाबुराव भोसले गुलाबराव साहेबराव पाटील	२८१९०५००४६५९ शाखेचे नाव ३७५३०५००५१०५ ३७५३०५००३१८३ ३७५३०५००२४५६	दिलीप उत्तमराव पोपळ : करमाळा ज्ञानेश्वर अरूण सुर्यवंशी श्रीराम संजय व्यवहारे गणेश भिमराव आवटे	शाखेचे ना ०८७१०५००९०४८ शाखेचे ना २१३२०५०१०८११ शाखेचे नाव	व : शिरपूर शोभाबाई राजेंद्र पाटील व : श्रीपूर नामदेव शंकर सुरवसे : श्रीरामपूर
३८४७०५००७८५ शाखेचे न २०२५०५०१२२०७ २०२५०५०१००४० २०२५०५००९५६४ २०२५०५००८४३६	शेख आईफाज शेख अस्लम 1व : औसा पारसनाथ जीवनराव कोष्टी अविनाश बाबुराव भोसले गुलाबराव साहेबराव पाटील सुनिल लक्ष्मण राजेड	२८१९०५००४६५९ शाखेचे नाव ३७५३०५००५१०५ ३७५३०५००३१८३ ३७५३०५००२४५६ शाखेचे नाव	दिलीप उत्तमराव पोपळ : करमाळा ज्ञानेश्वर अरूण सुर्यवंशी श्रीराम संजय व्यवहारे गणेश भिमराव आवटे : खामगांव	शाखेचे ना ०८७१०५००९०४८ शाखेचे ना २१३२०५०१०८११ शाखेचे नाव ०७६८०५०१०३३९	व : शिरपूर शोभाबाई राजेंद्र पाटील व : श्रीपूर नामदेव शंकर सुरवसे : श्रीरामपूर मनोज विष्णू थोरात
३८४७०५००७८५ शाखेचे न २०२५०५०१२२०७ २०२५०५०१००४० २०२५०५००९५६४ २०२५०५००८४३६	शेख आईफाज शेख अस्लम व : औसा पारसनाथ जीवनराव कोष्टी अविनाश बाबुराव भोसले गुलाबराव साहेबराव पाटील	२८१९०५००४६५९ शाखेचे नाव ३७५३०५००५१०५ ३७५३०५००३१८३ ३७५३०५००२४५६	दिलीप उत्तमराव पोपळ : करमाळा ज्ञानेश्वर अरूण सुर्यवंशी श्रीराम संजय व्यवहारे गणेश भिमराव आवटे : खामगांव प्रविणकुमार पंडीतराव	शाखेचे ना ०८७१०५००९०४८ शाखेचे ना २१३२०५०१०८११ शाखेचे नाव	व : शिरपूर शोभाबाई राजेंद्र पाटील व : श्रीपूर नामदेव शंकर सुरवसे : श्रीरामपूर मनोज विष्णू थोरात
३८४७०५००७८५ शाखेचे न २०२५०५०१२२०७ २०२५०५०००४० २०२५०५००९५६४ २०२५०५००८४३६	शेख आईफाज शेख अस्लम 1व : औसा पारसनाथ जीवनराव कोष्टी अविनाश बाबुराव भोसले गुलाबराव साहेबराव पाटील सुनिल लक्ष्मण राजेड	२८१९०५००४६५९ शाखेचे नाव ३७५३०५००५१०५ ३७५३०५००३१८३ ३७५३०५००२४५६ शाखेचे नाव	दिलीप उत्तमराव पोपळ : करमाळा ज्ञानेश्वर अरूण सुर्यवंशी श्रीराम संजय व्यवहारे गंशा भिमराव आवटे : खामगांव प्रविणकुमार पंडीतराव देशमुख	शाखेचे ना ०८७१०५००९०४८ शाखेचे ना २१३२०५०१०८११ शाखेचे नाव ०७६८०५०१०३३९ शाखेचे नाव	व : शिरपूर शोभाबाई राजेंद्र पाटील व : श्रीपूर नामदेव शंकर सुरवसे : श्रीरामपूर मनोज विष्णू थोरात
३८४७०५००७८५ शाखेचे न २०२५०५०१२२०७ २०२५०५०१००४० २०२५०५००९५६४ २०२५०५००८४३६	शेख आईफाज शेख अस्तम ाव : औसा पारसनाथ जीवनराव कोष्टी अविनाश बाबुराव भोस्तले गुलाबराव साहेबराव पाटील सुनिल लक्ष्मण राठोड ाव : बार्शी	२८१९०५००४६५९ शाखेचे नाव ३७५३०५००५१०५ ३७५३०५००३१८३ ३७५३०५००२४५६ शाखेचे नाव ०८६९०५००६९७०	दिलीप उत्तमराव पोपळ : करमाळा ज्ञानेश्वर अरूण सुर्यवंशी श्रीराम संजय व्यवहारे गंशा भिमराव आवटे : खामगांव प्रविणकुमार पंडीतराव देशमुख	शाखेचे ना ०८७१०५००९०४८ शाखेचे ना २१३२०५०१०८११ शाखेचे नाव ०७६८०५०१०३३९	व : शिरपूर शोभाबाई राजेंद्र पाटील व : श्रीपूर नामदेव शंकर सुरवसे : श्रीरामपूर मनोज विष्णू थोरात
३८४७०५००७८५ शाखेचे न २०२५०५०१२०७ २०२५०५००९५६४ २०२५०५००४३६ शाखेचे न १०९९०५०१५४३५	शेख आईफाज शेख अस्लम गः औसा पारसनाथ जीवनराव कोष्टी अविनाश बाबुराव भोसले गुलाबराव साहेबराव पाटील सुनिल लक्ष्मण राठोड ग्व : बाशीं धनाजी रमेश काळे विक्ठत नारायण भोसले	२८१९०५००४६५९ शाखेचे नाव ३७५३०५००५१०५ ३७५३०५००३१८३ ३७५३०५००२४५६ शाखेचे नाव ०८६९०५००६९७०	दिलीप उत्तमराव पोपळ : करमाळा जानेश्वर अरूण सुर्यवंशी श्रीराम संजय व्यवहारे गणेश निमराव आवटे : खामगांव प्रविणकुमार पंडीतराव देशमुख : कोपरगांव विशाल माळवदे	शाखेचे नाः	व : शिरपूर शोभावाई राजेंद्र पाटील व : श्रीपूर नामदेव शंकर सुरवसे : श्रीरामपूर मनोज विष्णू धोरात : सिल्लोड
३८४७०५००७८५ शाखेचे न २०२५०५०१२०७ २०२५०५००९५६४ २०२५०५००४३६ शाखेचे न १०९९०५०१५४३५	शेख आईफाज शेख अस्लम ग्व : औसा पारसनाथ जीवनराव कोष्टी अविनाश बाबुराव भोसले गुलाबराव साहेबराव पाटील सुनिल लक्ष्मण राठोड गव : बार्शी धनाजी रमेश काळे	२८१९०५००४६५९ शाखेचे नाव ३७५३०५००५१०५ ३७५३०५००३१८५ ३७५३०५००२४५६ शाखेचे नाव ०८६९०५००६९७० शाखेचे नाव १४५२०५००९७९६	दिलीप उत्तमराव पोपळ : करमाळा जानेश्वर अरूण सुर्यवंशी श्रीराम संजय व्यवहारे गणेश निमराव आवटे : खामगांव प्रविणकुमार पंडीतराव देशमुख : कोपरगांव विशाल माळवदे	शाखेचे नाः	व : शिरपूर शोभाबाई राजेंद्र पाटील व : श्रीपूर नामदेव शंकर सुरवसे : श्रीरामपूर मनोज विष्णू थोरात : सिल्लोड शेख जुनेद जमील शेख अरबाजजहाँ शेरखा पठाण
३८४७०५००७८५ शाखेचे न २०२५०५०१००४० २०२५०५०१०९४६ २०२५०५००८४३६ शाखेचे न १०९९०५०१५४३५ १०९९०५०१५९३०	शेख आईफाज शेख अस्लम व: औसा पारसनाथ जीवनराव कोष्टी अविनाश बाबुजय भोसले गुलाबराव साहेबराव पाटील सुनिल लक्ष्मण राठोड व: बाशीं धनाजी रमेश काळे विद्वल नारायण भोसले वाद: भूम	२८१९०५००४६५९ शाखेचे नाव ३७५३०५००५१०५ ३७५३०५००३२८३ ३७५३०५००२४५६ शाखेचे नाव ०८६९०५००६९७० शाखेचे नाव १४५२०५००९७९६	दिलीप उत्तमराव पोपळ : करमाळा जानेश्वर अरुण सुर्यवंशी श्रीराम संजय व्यवहारे गणेश भिमराव आवटे : खामगांव प्रविषकुमार पंडीतराव देशमुख विशाल माळवदे व : लात्र जानेश्वरी धनाजी सोनटक्के	शाखेचे नाः	व : शिरपूर शोभावाई राजेंद्र पाटील व : श्रीपूर नामदेव शंकर सुरवसे : श्रीरामपूर मनोज विष्णू थोरात : सिल्लोड शेख जुनेद जमील शेख अरबाजजहाँ शेरखा पदाण फरिद रशिद कुरेशी शक्तीसिंग जोशा विरसिंग
३८४७०५००७८५ शाखेचे न २०२५०५५१००४२०७ २०२५०५००४५६४ २०२५०५००८४३६ शाखेचे न १०९९०५०१५४३५ १०९९०५०१५३० शाखेचे २	शेख आईफाज शेख अस्लम ग्व : औसा पारसनाथ जीवनराव कोष्टी अविनाश बाबुजय भोसले गुलाबराव साहेबराव पाटील सुनिल लक्ष्मण राठोड ग्व : बाशीं धनाजी रमेश काळे विद्वत नारायण भोसले गव : भूम बिस्मिल्ला अब्दुलरहिम शेख	२८१९०५००४६५९ शाखेचे नाव ३७५३०५००५१०५ ३७५३०५००३१८३ ३७५३०५००२४५६ शाखेचे नाव ०८६९०५००६९७० शाखेचे नाव १४५२०५००९७९६ शाखेचे नाव : लाठ्	दिलीप उत्तमराव पोपळ : करमाळा जानेश्वर अरुण सुर्यवंशी श्रीराम संजय व्यवहारे गणेश भिमराव आवटे : खामगांव प्रविणकुमार पंडीतराव देशमुख विशाल माळवदे व : तात्र ज्ञानेश्वरी धनाजी सोनटक्के र - कामदार रोड	शाखेचे नात ०८७१०५००१०४८ शाखेचे नात २१३२०५०१०८११ शाखेचे नात ०७६८०५०१०३३१ शाखेचे नात १७७१०५०१०८९५ १७७१०५०१०२८१ १७७१०५००१०६८ ११७४०५००७७५१ १११४वे नात	व : शिरपूर शोभावाई राजेंद्र पाटील व : श्रीपूर नामदेव शंकर सुरवसे : श्रीरामपूर मनोज विष्णू थोरात : सिल्लोड शेख जुनेद जमील शेख अरबाजजहाँ शेरखा पठाण फरिद रशिद कुरेशी शवतीरिंग जोघा विरसिंग जोघा
३८४७०५००७८५ शाखेंचे न २०२५०५०१२०७ २०२५०५००९५६४ २०२५०५००८४३६ शाखेंचे न १०९९०५०१५४३५ १०९९०५०१५४३५ ३७६२०५००३३९९ ३७६२०५००३३८२	शेख आईफाज शेख अस्लम गः औसा पारसनाथ जीवनराव कोष्टी अविनाश बाबुराव भोसले गुलाबराव साहेबराव पाटील सुनिल लक्ष्मण राठोड गः बाशी धनाजी स्मेश काळे विक्ठल नारायण भोसले नाव: भूम विस्मिल्ला अब्दुलरहिम शेख प्रशांत दिपकराव मेंडारगे	२८१९०५००४६५९ शाखेचे नाव ३७५३०५००५१०५ ३७५३०५००३५८३ ३७५३०५००२४५६ शाखेचे नाव ०८६९०५००६९७० शाखेचे नाव १४५२०५००९७९६ शाखेचे ना व ०३४१०५०१०६७९	दिलीप उत्तमराव पोपळ : करमाळा जानेश्वर अरूण सुर्यवंशी श्रीराम संजय व्यवहारे गणेश निमराव आवटे : खामगांव प्रविणकुमार पंडीतराव देशमुख विशाल माळवदे व : लातूर जानेश्वरी धनाजी सोनटक्के प्रवाजी मारोतीराव बुंहे	शाखेचे नाव ०८७१०५००१०४८ शाखेचे नाव २१३२०५०१०८११ शाखेचे नाव ०७६८०५०१०३३१ शाखेचे नाव १७७९०५०१०८९५ १७७९०५०१०६८ १७७९०५००७५१ १११७४०५००७७५१	व : शिरपूर शोभाबाई राजेंद्र पाटील व : श्रीपूर नामदेव शंकर सुरवसे : श्रीरामपूर मनोज विष्णू धोरात : सिल्लोड शेख जुनेद जमील शेख अरबाजजहाँ शेरखा पठाण फरिद रशिद कुरेशी शक्तीसिंग जोधा विरसिंग जोधा : सिंखखेडा प्रविणसिंग मोहनसिंग गिरासे
३८४७०५००७८५ शाखेचे न २०२५०५०१०२०७ २०२५०५०००४६४ २०२५०५००८४३६ शाखेचे न १०९९०५०१५४३ १०९९०५०१५४३ ३७६२०५००३३८२ ३७६२०५००३९६५	शेख आईफाज शेख अस्लम गः औसा पारसनाथ जीवनराव कोष्टी अविनाश बाबुराव भोसले गुलाबराव साहेबराव पाटील सुनिल लक्ष्मण राठोड गः बाशी धनाजी रमेश काळे विद्वत नारायण भोसले ताव : भूम बिरिमल्ला अब्दुलरहिम शेख रामेश्वर परमेश्वर म्हस्के प्रशांत विपकराव मेंडारगे अमित दादासाहेब शेळवणे	२८१९०५००४६५९ शाखेचे नाव ३७५३०५००५१०५ ३७५३०५००३९८३ ३७५३०५००२४५६ शाखेचे नाव १४५२०५००९७९६ शाखेचे नाव ०३४१०५०१०६७९ शाखेचे नाव : लात् १६९९५००३०३३	दिलीप उत्तमराव पोपळ : करमाळा जानेश्वर अरूण सुर्यवंशी श्रीराम संजय व्यवहारे गणेश मिमराव आवटे : खामगांव प्रविणकुमार पंडीतराव देशमुख : कोपरगांव विशाल माळवदे व : तात्र्र जानेश्वरी धनाजी सोनटक्के र - कामदार रोड पिवाजी मारोतीराव बुद्दे विश्वजीत अच्यूतराव माने	शाखेचे नात ०८७१०५००१०४८ शाखेचे ना २१३२०५०१०८११ शाखेचे नाव ०७६८०५०१०३३९ शाखेचे नाव १७७९०५०१०८९५ १७७९०५०१०६८ १७७९०५००७५१ शाखेचे नाव २१३३०५००१६५७ २१३३०५००१६२	व : शिरपूर शोभाबाई राजेंद्र पाटील व : श्रीपूर नामदेव शंकर सुरवसे : श्रीरामपूर मनोज विष्णू धोरात : सिल्लोड शेख जुनेद जमील शेख अखाजजहाँ शैरखा पठाण फरिद रशिद कुरेशी शक्तीसिंग जोधा विरसिंग जोधा ; सिक्खेडा प्रविणसिंग मोहनसिंग गिरासे दलपतिसंग गुमानसिंग गिरासे
३८४७०५००७८५ शाखेचे न २०२५०५०१२२०७ २०२५०५००९५६४ २०२५०५००८४३६ शाखेचे न १०९९०५०१५४३५ १०९९०५०१५४३० शाखेचे न ३७६२०५००३३९९ ३७६२०५००३३८२ ३७६२०५००३९६५ ३७६२०५००३९६५	शेख आईफाज शेख अस्लम ाव : औसा पारसमाध जीवनराव कोष्टी अविनाश बाबुराव भोसले गुलाबराव साहेबराव पाटील गुलान कहमण राठोड ाव : बाशी धनाजी रमेश काळे विञ्ज नारायण भोसले ताव : भूम बिरिमल्ला अब्दुलरहिम शेख प्रमेशवर परमेशवर म्हस्के प्रशांत दिककराव मंडारो अमित दाटासाहेब शेळवणे सलमान सलिम पठाण	२८१९०५००४६५९ शाखेचे नाव ३७५३०५००५१०५ ३७५३०५००३१८३ ३७५३०५००३४५६ शाखेचे नाव ०८६९०५००६९७० शाखेचे नाव १४५२०५००९७९६ शाखेचे नाव ०३४१०५०१०६९९ शाखेचे नाव १६९९०५००२९६७ शाखेचे नाव	दिलीप उत्तमराव पोपळ : करमाळा जानेश्वर अरुण सुर्यवंशी श्रीराम संजय व्यवहारे गणेश भिमराव आवटे : खामगांव प्रविक्कुमार पंडीतराव देशमुख विशाल माळवदे व : लातुर जानेश्वरी धनाजी सोनटक्के ए - कामदार रोड पिवाजी मारोतीराव बुढे विश्वजीत अच्यूतराव माने व : लोणी	शाखेचे नाः	व : शिरपूर शोभावाई राजेंद्र पाटील व : श्रीपूर ामदेव शंकर सुरवसे : श्रीरामपूर मनोज विष्णू थोरात : सिल्लोड शेख जुनेद जमील शेख अरबाजजहाँ शेरखा पठाण फरिद राशेद कुरेशी शक्तीरिंग जोधा विरसिंग जोधा : सिंदखंडा प्रविणासिंग मोहनसिंग गिरासे संदिप दाजभाऊ वाघ
३८४७०५००७८५ शाखेचे न २०२५०५०१०२०७ २०२५०५००९५६४ २०२५०५००८४३६ शाखेचे न १०९९०५०१५४३५ १०९९०५०१५४३५ ३७६२०५००३३९९ ३७६२०५००३३८२ ३७६२०५००३९६ ३७६२०५००३९६	शेख आईफाज शेख अस्लम गः औसा पारसनाथ जीवनराव कोष्टी अविनाश बाबुजव भोसले गुलाबराव साहेबराव पाटील सुनिल लक्ष्मण राठोड गः बाशी धनाजी रमेश काळे विक्ठत नारायण भोसले गाद : भूम विरिमल्ला अब्दुलरहिम शेख रामेश्वर परमेश्वर म्हरके प्रशांत दिपकराव मेंडारगे अमित दादासाहेब शेळवणे सलमान सलिम पठाण अजय हनुमंत वाघमारे	२८१९०५००४६५९ शाखेचे नाव ३७५३०५००५१००५ ३७५३०५००३२८३ ३७५३०५००२४५६ शाखेचे नाव ०८६९०५००६९७० शाखेचे नाव १४५२०५००९७९६ शाखेचे नाव ०३४१०५०१०६७९ शाखेचे नाव : लात् १६९९०५००३०३३ १६९९०५००२६३९	दिलीप उत्तमराव पोपळ : करमाळा जानेश्वर अरुण सुर्यवंशी श्रीराम संजय व्यवहारे गणेश भिमराव आवटे : खामगांव प्रविणकुमार पंडीतराव देशमुख वशाल माळवदे व : लात्र् जानेश्वरी धनाजी सोनटक्के र - कामदार रोड भिवाजी मारोतीयाव बुद्दे विश्वराजीत अञ्च्यूतराव माने व : लोणी अशोक बाजीराव दुशिंग	शाखेचे नाः	व : शिरपूर शोभावाई राजेंद्र पाटील व : श्रीपूर नामदेव शंकर सुरवसे : श्रीरामपूर मनोज विष्णू धोरात : सिल्लोड शेख जुनेद जमील शेख अरबाजजहाँ शेरखा पठाण फरिद रशिद कुरेशी शक्तीसिंग जोधा विरसिंग जोधा : सिंदखेडा प्रविणसिंग गुमानसिंग गिरासे संदिय दाजमाऊ वाध प्रवणतिसंग गुमानसिंग गिरासे संदिय दाजमाऊ वाध पूर – नॉर्थ कसबा
३८४७०५००७८५ शाखेचे न २०२५०५१०२०७ २०२५०५०००४६ २०२५०५००८४३६ शाखेचे न १०९९०५०१५४३५ १०९९०५०१५४३५ ३७६२०५००३३९९ ३७६२०५००३३८२ ३७६२०५००३९६५ ३७६२०५००३९६५ ३७६२०५००३११ शाखेचे नाव: छ. संभा	शेख आईफाज शेख अस्लम ाव : औसा पारसनाथ जीवनराव कोष्टी अविनाश बाबुराव भोसले गुलाबराव साहेबराव पाटील सुनिल लक्ष्मण राठोड ाव : बाशी धनाजी रमेश काळे विक्ठल नारायण भोसले ताव : भूम बिरिमल्ला अब्दुलरहिम शेख रामेश्वर परमेश्वर म्हस्के प्रशांत विपकराव मेंडारगे अमित दादासाहेब शेळवणे सत्तमा तातिम पठाण अजय हनुमंत वाधमारे जीनगर -बीड बायपास	२८१९०५००४६५९ शाखेचे नाव ३७५३०५००५१०५ ३७५३०५००३४८६ शाखेचे नाव ०८६९०५००६९७० शाखेचे नाव १४५२०५००९७९६ शाखेचे नाव ०३४१०५०१०९९९ शाखेचे नाव : लात् १६९९०५००३०३३ १६९९०५००३०३३ ३७३७०५००२८७७	दिलीप उत्तमराव पोपळ : करमाळा जानेश्वर अरूण सुर्यवंशी श्रीराम संजय व्यवहारे गणेश भिमराव आवटे : खामगांव प्रविणकुमार पंडीतराव देशमुख विशाल माळवदे व : तात्र जानेश्वरी धनाजी सोनटक्के र - कामदार रोड भिवाजी मारोतीराव बुद्दे विश्वजीत अच्यूतराव माने व : लोणी अशोक बाजीराव दुशिंग शैनेश श्रीकांत म्हरके	शाखेचे नातः ०८७१०५००१०४८ शाखेचे नाव २१३२०५०१०८१ शाखेचे नाव ०७६८०५०१०३३१ शाखेचे नाव १७७१०५०१०८९५ १७७१०५०१०६८ १७७१०५००१६८ १७७१०५००१६८ २१३३०५००१६५७ २१३३०५००१६१७ २१३३०५००१६१	व : शिरपूर शोभाबाई राजेंद्र पाटील व : श्रीपूर नामदेव शंकर सुरवसे : श्रीरामपूर मनोज विष्णू थोरात : सिल्लोड शेख जुनेद जमील शेख अरबाजजहाँ शेरखा पदाण फरिद रशिद कुरेशी शक्तीसँग जोघा विरसिंग जोधा : सिंदखेडा प्रविणसिंग मोहनसिंग गिरासे दलपतसिंग गुमानसिंग गिरासे संदिय दाजभाऊ वाघ पूर – नॉर्थ करावा रिहान अस्लम पटवेकर
३८४७०५००७८५ शाखेंचे न २०२५०५००१००४० २०२५०५००९५६४ २०२५०५००८४३६ शाखेंचे न १०९९०५०१५४३५ १०९९०५०१५४३५ ३७६२०५००३३९९ ३७६२०५००३१६५ ३७६२०५००३१६५ ३७६२०५००३१६५ ३७६२०५००३१६५ ३७६२०५००३११	शेख आईफाज शेख अस्लम गः औसा पारसनाथ जीवनराव कोष्टी अविनाश बाबुराव भोसले गुलाबराव साहेबराव पाटील सुनिल लक्ष्मण राठोड गः बाशी धनाजी रमेश काळे विक्ठत नारायण भोसले नाव : भूम विरिमल्ला अब्दुलरहिम शेख रामेश्वर परमेश्वर म्हस्के प्रशांत दिपकराव मेंडारगे अमित दादासाहेब शेळवणे सलमान सलिम पडाण अजय हनुमंत वाघमारे जीनगर -बीड बायपास शिवप्रसाद कार्यदे	२८१९०५००४६५९ शाखेचे नाव ३७५३०५००५१०५ ३७५३०५००३५८३ ३७५३०५००२४५६ शाखेचे नाव १४५२०५००९७९६ शाखेचे नाव १४५२०५००२७९६ शाखेचे नाव : लात् १६९९०५००३०३३ १६९९०५००३९६७ शाखेचे ना	दिलीप उत्तमराव पोपळ : करमाळा जानेश्वर अरूण सुर्यवंशी श्रीराम संजय व्यवहारे गणेश निमराव आवटे : खामगांव प्रविणकुमार पंडीतराव देशमुख विशाल माळवदे व : लातूर जानेश्वरी धनाजी सोनटक्के ए - कामदार रोड मिवाजी मारोतीराव बुढे विश्वजीत अच्यूतराव माने व : लोणी शंनेश श्रीकांत म्हरूके कापूर - बुलढाणा	शाखेचे नाव ०८७१०५००१०४८ शाखेचे नाव २१३२०५०१०८११ शाखेचे नाव ०७६८०५०१०३३१ शाखेचे नाव १७७९०५०१०२८१ १७७९०५०१०६८ १७७९०५००९६८ १११७५००१६५७ २१३३०५००१६५७ २१३३०५००५६२१ २१३३०५००५०५०१०	व : शिरपूर शोभावाई राजेंद्र पाटील व : श्रीपूर नामदेव शंकर सुरवसे : श्रीरामपूर मनोज विष्णू थोरात : सिल्लोड शेख जुनेद जमील शेख अरबाजजहाँ शेरखा पठाण फरिद रशिद कुरेशी शक्तीिंसंग जोधा विरसिंग जोधा : सिक्खें हों श्रीयणिंसंग मोहनसिंग गिरासे दलपतिंसंग गुमानसिंग गिरासे दलपतिंसंग गुमानसिंग गिरासे सिय दाजमाऊ वाघ पूर – गाँथ कसवा हिहान अरुतम पटवेकर मल्लीकार्जुन जेत्ताप्पा करके
३८४७०५००७८५ शाखेंचे न	शेख आईफाज शेख अस्लम वः औसा पारसनाथ जीवनराव कोष्टी अविनाश बाबुजव भोसले गुलाबराव साहेबराव पाटील सुनिल लक्ष्मण राठोड वः बाशी धनाजी रमेश काळे विक्ठत नारायण भोसले वार: भूम बिरिमल्ला अब्दुलरहिम शेख रामेश्वर परमेश्वर म्हस्के प्रशांत दिपकराव मेंडारगे अमित दादासाहेब शेळवणे सत्मान सलिम पठाण अजय हनुमंत वाघमारे जीनगर -बीड बायपास हिजम्साट कांयरे जीनगर -पुंडलिक नगर कुलदीध शंकरराव	२८१९०५००४६५९ शाखेचे नाव ३७५३०५००५१०५ ३७५३०५००३४८६ शाखेचे नाव ०८६९०५००६९७० शाखेचे नाव १४५२०५००९७९६ शाखेचे नाव ०३४१०५०१०९९९ शाखेचे नाव : लात् १६९९०५००३०३३ १६९९०५००३०३३ ३७३७०५००२८७७	दिलीप उत्तमराव पोपळ : करमाळा जानेश्वर अरूण सुर्यवंशी श्रीराम संजय व्यवहारे गणेश भिमराव आवटे : खामगांव प्रविणकुमार पंडीतराव देशमुख विशाल माळवदे व : तात्र जानेश्वरी धनाजी सोनटक्के र - कामदार रोड भिवाजी मारोतीराव बुद्दे विश्वजीत अच्यूतराव माने व : लोणी अशोक बाजीराव दुशिंग शैनेश श्रीकांत म्हरके	शाखेचे नातः ०८७१०५००१०४८ शाखेचे नाव २१३२०५०१०८१ शाखेचे नाव ०७६८०५०१०३३१ शाखेचे नाव १७७१०५०१०८९५ १७७१०५०१०६८ १७७१०५००१६८ १७७१०५००१६८ २१३३०५००१६५७ २१३३०५००१६१७ २१३३०५००१६१	व : शिरपूर शोभाबाई राजेंद्र पाटील व : श्रीपूर नामदेव शंकर सुरवसे : श्रीरामपूर मनोज विष्णू थोरात : सिल्लोड शेख जुनेद जमील शेख अस्वाजजहाँ शेरखा पठाण फरिद रशिद कुरेशी शक्तीरिंग जोधा विरसिंग जोधा : सिंवखेंद्रग गुनानसिंग गिरासे दलपतिर्थग गुनानसिंग गिरासे दलपतिर्थग गुनानसिंग गिरासे दलपतिर्थग गुनानसिंग गिरासे दलपतिर्थग गुनानसिंग गिरासे दलपतिर्थग गुनानसिंग गिरासे स्वाच्छा स्वाच्छा स्वच्छा स्वाच्छा स्वाच
३८४७०५००७८५ शाखेचे न २०२५०५०१००४० २०२५०५००९५६४ २०२५०५००८४३६ शाखेचे न १०९९०५०१५४३५ १०९९०५०१५४३५ ३७६२०५००३३९९ ३७६२०५००३३८२ ३७६२०५००३१६५ ३७६२०५००३११ शाखेचे नाव: छ. संभा	शेख आईफाज शेख अस्लम वः असा पारसनाथ जीवनराव कोष्टी अविनाश बाबुराव भोसले गुलाबराव साहेबराव पाटील सुनिल लक्ष्मण राठोड वः बाशी धनाजी रमेश काळे विक्ठत नारायण भोसले ताव: भूम बिरिमल्ला अब्दुलरहिम शेख रामेश्वर परमेश्वर म्हरूके प्रशांत दिपकराव मेंडारगे अमित दादासाहेब शेळवणे सलमान सलिम पठाण अजय हनुमंत वाघमारे जीनगर -बीड बायपास शिवप्रसाद कायंदे जीनगर -पुंडलिक नगर कुलदीप शंकरराव कालशिदकर कुलदीप शंकरराव	२८१९०५००४६५९ शाखेचे नाव ३७५३०५००१३०५ ३७५३०५००३१८३ ३७५३०५००२४५६ शाखेचे नाव १४५२०५००९७९६ शाखेचे नाव १४५२०५००९७९६ शाखेचे नाव : लात् १६९०५००३०३३ १६९०५००३०३३ १६९०५००३०३३ ३७३७०५००१९७	दिलीप उत्तमराव पोपळ : करमाळा जानेश्वर अरुण सुर्यवंशी श्रीराम संजव व्यवहारे गणेश भिमराव आवटे : खामगांव प्रतिणकुमार पंडीतराव देशमुख वशाल माळवदे व : लात्र जानेश्वरी धनाजी सोनटक्के र - कामदार रोड भिवाजी मारोतीराव बुहै विश्वराजीत अच्यूतराव माने व : लोणी अशोक बाजीराव दुशिंग श्रेनेश श्रीकांत म्हरूके कापूर - बुलढाणा प्रतीप भारकर पालवे शिवाजी मांगू वानरे	शाखेचे नातः ०८७१०५००१०४८ शाखेचे नावः २१३२०५०१०८११ शाखेचे नावः ०७६८०५०१०३३१ शाखेचे नावः १७७१०५०१०८९५ १७७१०५०१०६८ १७७१०५००१०६८ १०७१०५००१६५७ २१३३०५००१६५७ २१३३०५००१६१७ २१३३०५००१०१०	व : शिरपूर शोभाबाई राजेंद्र पाटील व : श्रीपूर नामदेव शंकर सुरवसे : श्रीरामपूर मनोज विष्णू थोरात : सिल्लोड शेख जुनेद जमील शेख अस्वाजजहाँ शेरखा पठाण फरिद रशिद कुरेशी शक्तीरिंग जोधा विरसिंग जोधा : सिंवखेंद्रग गुनानसिंग गिरासे दलपतिर्थग गुनानसिंग गिरासे दलपतिर्थग गुनानसिंग गिरासे दलपतिर्थग गुनानसिंग गिरासे दलपतिर्थग गुनानसिंग गिरासे दलपतिर्थग गुनानसिंग गिरासे स्वाच्छा स्वाच्छा स्वच्छा स्वाच्छा स्वाच
३८४७०५००७८५ शाखेचे न २०२५०५१०२०७ २०२५०५०१००४६ २०२५०५००९४६४ २०२५०५००८४३६ शाखेचे न १०९९०५०१५३० शाखेचे न ३७६२०५००३३९२ ३७६२०५००३३८२ ३७६२०५००३३८२ ३७६२०५००३१६५ ३७६२०५००३१६५ ३७६२०५००३६५ १॥खेचे नाव: छ. संभा १४५६०५००२९६५	शेख आईफाज शेख अस्लम ाव : औसा पारसनाथ जीवनराव कोष्टी अविनाश बाबुराव भोसले गुलाबराव साहेबराव पाटील सुनिल लक्ष्मण राजेड ाव : बाशी धनाजी रमेश काळे विक्ठल नारायण भोसले ताव : भूम बिरिमल्ला अब्दुलरहिम शेख रामेश्वर परमेश्वर म्हस्के प्रशांत विपकराव मेंडारगे अमित वादासाहिब शेळवणे सत्मान सिलम पठाण अजय हनुमंत वाघमारे जीनगर -बीड बायपास शिवप्रसाव कार्यदे जीनगर -पुंडलिक नगर कुलदीए शंकराव कालशिदकर	२८१९०५००४६५९ शाखेचे नाव ३७५३०५००३१८३ ३७५३०५००३१८३ ३७५३०५००३१८७ शाखेचे नाव ०८६९०५००६९७० शाखेचे नाव ०३४१०५००१७९६ शाखेचे नाव ०३४१०५००२९७९ शाखेचे नाव ३७३७०५००३९३ ३७३७०५००२९३९ ३७३७०५००२९३९ १४५३०५००६३९६ १४५३०५००६३९६	दिलीप उत्तमराव पोपळ : करमाळा जानेश्वर अरुण सुर्यवंशी श्रीराम संजव व्यवहारे गणेश भिमराव आवटे : खामगांव प्रतिणकुमार पंडीतराव देशमुख वशाल माळवदे व : लात्र जानेश्वरी धनाजी सोनटक्के र - कामदार रोड भिवाजी मारोतीराव बुहै विश्वराजीत अच्यूतराव माने व : लोणी अशोक बाजीराव दुशिंग श्रेनेश श्रीकांत म्हरूके कापूर - बुलढाणा प्रतीप भारकर पालवे शिवाजी मांगू वानरे	शाखेचे नात ०८७१०५००१०४८ शाखेचे नाव २१३२०५०१०८१ शाखेचे नाव ०७६८०५०१०३३१ शाखेचे नाव १७७१०५०१०१५ १७७१०५००१०६८ १७७१०५००१०६८ १०७१०५००१०६८ शाखेचे नाव २१३३०५००१६१७ २१३३०५००१०१९ शाखेचे नाव : सोला ०१९०५०१०१८७८	व : शिरपूर शोभावाई राजेंद्र पाटील व : श्रीपूर
३८४७०५००७८५ शाखेचे न २०२५०५१०२०७ २०२५०५०१००४६ २०२५०५००९४६४ २०२५०५००८४३६ शाखेचे न १०९९०५०१५३० शाखेचे न ३७६२०५००३३९२ ३७६२०५००३३९२ ३७६२०५००३३५२ ३७६२०५००३३१४ ३७६२०५००३३११ ३७६२०५००३३६	शेख आईफाज शेख अस्लम गः औसा पारसनाथ जीवनराव कोण्टी अविनाश बाबुराव भोसले गुलाबराव साहेबराव पाटील सुनिल लक्ष्मण राठोड गः बाशी धनाजी रमेश काळे विव्रत नारायण भोसले नाव : भूम विरिम्मल्ला अब्दुलरहिम शेख रामेश्वर परमेश्वर म्हस्के प्रशांत दिपकराव मेंडारेग अमित दादासाहेब शेळवणे सलमान सलिम पठाण अजय हनुमंत वाघमारे जीनगर -बीड बायपास शिवप्रसाद कायंदे जीनगर -बीड वायपास कुलदीप शंकरराव कालशिदकर कुलदीप शंकरराव कालशिदकर	२८१९०५००४६५९ शाखेचे नाव ३७५३०५००३१८३ ३७५३०५००३१८३ ३७५३०५००३१८३ शाखेचे नाव ०८६९०५००६९७० शाखेचे नाव १४५२०५००१७९६ शाखेचे नाव ०३४१०५०१०६७९ शाखेचे नाव १६९९०५००३०३३ १६९९०५००३६३६ ३७३७०५००२६३६ ३७३७०५००१८७ शाखेचे नाव ३७३७०५००३	दिलीप उत्तमराव पोपळ : करमाळा जानेश्वर अरुण सुर्यवंशी श्रीराम संजय व्यवहारे गणेश भिमराव आवटे : खामगांव प्रविक्षकुमार पंडीतराव देशमुख विशाल माळवदे व : तातूर जानेश्वर धमाजी सोनटक्के ए - कामदार रोड विश्वजीत अच्यूतराव माने व : तोणी अशोक बाजीराव दुशिंग श्रीशक श्रीकांत म्हरके कापूर - वुलढाणा प्रदीप भारकर पालवे शिवाजी मंगू वानरे : मंगळवेढा सागर भगवान राठोड	शाखेचे नाः	व : शिरपूर शोभावाई राजेंद्र पाटील व : श्रीपूर
३८४७०५००७८५ शाखेचे न २०२५०५१०२०७ २०२५०५०१००४६ २०२५०५००९४६४ २०२५०५००८४३६ शाखेचे न १०९९०५०१५३० शाखेचे न ३७६२०५००३३९२ ३७६२०५००३३९२ ३७६२०५००३३५२ ३७६२०५००३३१४ ३७६२०५००३३११ ३७६२०५००३३६	शेख आईफाज शेख अस्लम गः औसा पारसनाथ जीवनराव कोण्टी अविनाश बाबुराव भोसले गुलाबराव साहेबराव पाटील सुनिल लक्ष्मण रात्रेड ग्व : बाशीं धनाजी रमेश काळे विव्वत नारायण भोसले नाव : सुम विरिमल्ला अब्दुलरहिम शेख रामेश्वर परमेश्वर म्हस्के प्रशांत दिपकराव मेंडारो अमित दादासाहेब शेळवणे सलमान सलिम पठाण अजय डनुमंत वाधमारे जीनगर -बीड बायपास शिवासाद कायंदे जीनगर -पुंडिलिक नगर कुलदीप शंकरराव कालशिदकर मारुती नामदेव ढोले	२८१९०५००४६५९ शाखेचे नाव ३७५३०५००५१०५ ३७५३०५००३१८३ ३७५३०५००३१८३ शाखेचे नाव ०८६९०५००६९७० शाखेचे नाव ०३४१०५००१७९६ शाखेचे नाव ०३४१०५००२९७९ शाखेचे नाव १६९९५००३३३ १६९९५००३६३९ ३७३७०५००२९३९ ३७३७०५००२९३९ १४३०५००६३९६ १४५३०५००६३९६	दिलीप उत्तमराव पोपळ : करमाळा जानेश्वर अरुण सुर्यवंशी श्रीराम संजय व्यवहारे गणेश भिमराव आवटे : खामगांव प्रविक्षकुमार पंडीतराव देशमुख विशाल माळवदे व : तातूर जानेश्वर धमाजी सोनटक्के ए - कामदार रोड विश्वजीत अच्यूतराव माने व : तोणी अशोक बाजीराव दुशिंग श्रीशक श्रीकांत म्हरके कापूर - वुलढाणा प्रदीप भारकर पालवे शिवाजी मंगू वानरे : मंगळवेढा सागर भगवान राठोड	शाखेचे ना ०८७१०५००१०४८ शाखेचे ना २१३२०५०१०८१ शाखेचे नाव ०७६८०५०१०३३९ शाखेचे नाव १७७१०५०१०८९५ १७७१०५०१०६८ १७७१०५००६८ १७७१०५००६८ ११७३०५००१६५ २१३३०५००१६१ २१३३०५००१६१ ११३३०५००१६१ ११३३०५००१६१ ११३३०५००१६१ ११३३०५००१६१ ११३३०५००१६१	व : शिरपूर शोभावाई राजेंद्र पाटील व : श्रीपूर नामदेव शंकर सुरवसे : श्रीरामपूर मनोज विष्णू धोरात : सिल्लोड शेख जुनेद जमील शेख अरबाजजहाँ शेरखा प्रग्राण फरिद रशिद कुरेशी शक्तीतिंसंग जोधा विरसिंग जोधा : सिंदखेडा प्रविणसिंग गुमानसिंग गिरासे दलपतिंसग गुमानसिंग गिरासे दलपतिंसग गुमानसिंग गिरासे संदिय दाजभाऊ वाध पूर – गाँथ कावाध पूर – गाँथ कावा पहान अरूलम पटवेकर मल्लीकार्जुन जेलाप्या करके विजय चंद्रकांत झागलघंटे पूर – बेसकर टावर्स नागनाथ श्रीशाबी पाटील अमोल शिवाजी राठोड अप्यासाहेब गुणपती बानूर
३८४७०५००७८५ शाखेचे न २०२५०५०१००४० २०२५०५०१००४६४ २०२५०५००८४३६ शाखेचे न १०९९०५०१५४३५ १०९९०५०१५४३५ १०९९०५०१५३० शाखेचे न ३७६२०५००३३९९ ३७६२०५००३३९९ ३७६२०५००३५१४ ३७६२०५००३१६५ ३७६२०५००३१६५ १४६०५००१६०९२० शाखेचे नाव : छ. संभा	शेख आईफाज शेख अस्लम गः औसा पारसनाथ जीवनराव कोष्टी अविनाश बाबुराव भोसले गुलाबराव साहेबराव पाटील सुनिल लक्ष्मण राठोड गः बाशी धनाजी रमेश काळे विक्कत नारायण भोसले नाव : भूम बिरिमल्ला अब्दुलरहिम शेख रामेश्वर परमेश्वर म्हस्के प्रशांत दिपकराव मेंडारगे अभित दादासाहेब शेळवणे सलमान सलिम पठाण अजय हनुमंत वाधमारे जीनगर -बीड बायपास शिवप्रसाद कायंदे जीनगर -बीड बायपास रिवप्रसाद कायंदे जीनगर -पुंडलिक नगर कुलदीप शंकरराव कालशिदकर मारुती नामदेव डोले ाजीनगर -टिळक नगर	२८१९०५००४६५९ शाखेचे नाव ३७५३०५००५१०५ ३७५३०५००३१८३ ३७५३०५००३१८५ शाखेचे नाव ०८६९०५००६९७० शाखेचे नाव १४५२०५००१७९६ शाखेचे नाव १४५२०५००२९६७ शाखेचे नाव : लात् १६९९०५००३०३३ १६९९०५००३९६७ शाखेचे नाव : लात् १४५३०५००६९६१	दिलीप उत्तमराव पोपळ : करमाळा जानेश्वर अरुण सुर्यवंशी श्रीराम संजव व्यवहारे गणेश भिमराव आवटे : खामगांव प्रविणकुमार पंडीतराव देशमुख : कोपरगांव विशाल माळवदे व : तात्र जानेश्वर धमाजी सोनटक्के र - कामदार रोड भिवाजी मारोतीयव बुहे विश्वजीत अच्यूतराव माने व : तोणी अशोक बाजीराव दुशिंग श्रीक बाजीराव दुशिंग श्रीक वाजीराव दुशिंग होता श्रीकांत न्हरके कापूर - वुलढाणा प्रदीप भारकर पालवे शिवाजी मंगू वानरे : मंगळवेढा सागर भगवान राठोड : मंजलेगांव नवनाथ गोपिनाथ चव्हाण	शाखेचे ना ०८७१०५००१०४८ शाखेचे ना २१३२०५०१०८१ शाखेचे नाव ०७६८०५०१०३३९ शाखेचे नाव १७७१०५०१०८९५ १७७१०५०१०६८ १७७१०५००१६८ १७७१०५००१६८ ११७४०५००१६८ ११७३०५००१६२ २१३३०५००१६१२ २१३३०५००१६१२ २१३३०५००१६१२ १११७वेचे नाव : सोल	व : शिरपूर शोभावाई राजेंद्र पाटील व : श्रीपूर ामपेव शंकर सुरवसे : श्रीरमपूर मनोज विष्णू शोरात : सिल्लोड शंख जुनेद जमील शंख अरबाजजहाँ शंरखा पदाण फरिद रशिद कुरेशी शक्तीसिंग जोधा विरसिंग जोधा : सिंदखेडा प्रविणासिंग मोहनसिंग गिरासे संविप दाजमाऊ वाघ पूर – वॉर्थ कसवा रिहान अरुवन पटवेकर मल्लीकार्जुन जेत्वाप्पा करके विजय चंद्रकांत झागलघंटे पूर – बेसकर टावर्स नागनाथ श्रीशाही पाटील अमोल शिवाजी राठोड अप्पासाइँव गणपति बानूर राठोड श्रीमंत सिद्रमाप्पा मही

३७६२०५००३३९९	बिरिमल्ला अब्दुलरहिम शेख	०३४१०५०१०६७९	ज्ञानेश्वरी धनाजी सोनटक्के	१७७९०५००७७५९	शक्तीसिंग जोधा विरसिंग जोधा
30६२०५००३३८२	रामेश्वर परमेश्वर म्हस्के	शाखेचे नाव : लात्	रू – कामदार रोड	शाखेचे नाव	: सिदखेडा
३७६२०५००२५२४	प्रशांत दिपकराव मेंडारगे	9६९९०५००३०३३	भिवाजी मारोतीराव बुद्दे	२१३३०५००९६५७	प्रविणसिंग मोहनसिंग गिरासे
३७६२०५००३९६५	अमित दादासाहेब शेळवणे	१६९९०५००२९६७	विश्वजीत अच्यूतराव माने	२१३३०५००९६२१	दलपतसिंग गुमानसिंग गिरासे
३७६२०५००१३७५	सलमान सलिम पठाण	शाखेचे ना	ाव : लोणी	२१३३०५००५०९९	संदिप दाजभाऊ वाघ
30६२०५००१३११	अजय हनुमंत वाघमारे	३७३७०५००२९३९	अशोक बाजीराव दुशिंग	शाखेचे नाव : सोल	।पूर – नॉर्थ कसबा
	जीनगर –बीड बायपास	303004009600	शैनेश श्रीकांत म्हस्के	२५२५०५००५०३०	रिहान अस्लम पटवेकर
६९७००५६०९२७	शिवप्रसाद कायंदे	शाखेचे नाव : मल		२५२५०५००४६४१	मल्लीकार्जुन जेत्ताप्पा करके
	जीनगर –पुंडलिक नगर	१४५३०५००६३९६	प्रदीप भास्कर पालवे	२५२५०५००४०५१	विजय चंद्रकांत झागलघंटे
१४५६०५००२९६२	कुलदीप शंकरराव कालशिदकर	१४५३०५००५२६८	शिवाजी मंगू वानरे		पूर – बेसकर टावर्स
१४५६०५००२९६५	कुलदीप शंकरराव कालशिदकर	शाखेचे नाव	: मंगळवेढा	०१९९०५०१८६७८	नागनाथ श्रीशल्ली पाटील
984६०५००२३२६	मारुती नामदेव ढोले	६४४६०५०१२२०१	सागर भगवान राठोड	०१९९०५०१९२६८	अमोल शिवाजी राठोड
	गाजीनगर –टिळक नगर	शाखेचे नाव	: मंजलेगांव	०१९९०५०१६१७३	अप्पासाहेब गणपती बानूर राठोड
१४५५०५००४२५३	रिटा विश्वकर्मा	७५६८०५०००३००	नवनाथ गोपिनाथ चव्हाण	०१९९०५०१२१७३	श्रीमंत सिद्रमाप्पा मद्दी
१४५५०५००३२३६	अनुराधा सचिन ठोंबरे	शाखेचे ना	व : मेहकर	शाखेचे ना	व : श्रीगोंदा
शाखेचे नाव : छ. र	पंभाजीनगर – वाळुज	४०५७०५००२५९६	कृष्णा अर्जुन मापारी	१९९८०५००९६७८	गुंड भारत कांतीलाल
98480400३८५८	प्रविण अशोक थोरात	शाखेचे न	ाव : मोर्शी	999८०५००८७३३	गणेश भानुदास रायकर
शाखेचे न	ाव : दर्यापुर	४०५८०५००३६५४	नरेश ज्ञानेश्वर ठाकरे	१९९८०५००७९६७	रावसाहेब सिताराम धावडे
७६००५००२४८८	राजेश रामभाऊ मनोहरे	४०५८०५००१४४३	प्रणिता धनंजय पांडव	१९९८०५००७९१६	संतोष मच्छिंद्र इथापे
	नाव : धुळे	शाखेचे नाव :	मुक्ताई नगर		ाव : सुपा
६४६३०५००४२०८	प्रताप अर्जुन ठाकरे	२८२१०५००१७०९	शेख मोसीम इक्बाल शेख	७५८८०५००१४५३	शफिक अमीरभाई शेख
६४६३०५००३८११	विनोद प्रकाश पाटील	शाखेचे नाव : नांदे	ड – विसावा नगर	७५८८०५००१५५२	रामदास उत्तम गवळी
६४६३०५००३३७०	दिनेश नारायण पिंगळे	988804090988	शेख साजीद हुसैन शेख	शाखेचे नाव	: तुळजापूर
शाखेचे नाव	: धुळे – देवपुर	शाखेचे ना		२०३३०५०१२११५	ओंकार बालाजी धवण
9८६५०५००४७२२	अबु थला मोहम्मद साबिर खान	७७४४०५००००८१	मंगेश लक्ष्मणराव फरपट	२०३३०५०१०८२९	आशाबाई तारमुडे
१८६५०५००४०२३	मोनाली अमोल पाटील	शाखेचे नाव	ग : नंदूरबार	२०३३०५००९६८२	माधवराव पाटील
१८६५०५००३७६०	अनिल महादेवराव माळा	०७६९०५००६१६६	चेतन दिलीपसिंग परदेसी	२०३३०५००७३७४	संतोष संदीपान मोरे
शाखेचे न	गव : डिग्रस	शाखेचे नाव	व : नातेपुते	२०३३०५०११६२३	बिभिषन अच्यूतराव कोळी
१७८००५०१२५६४	संदीप जयनारायण जैस्वाल	२१३६०५००७१३९	नामदेव छेडा कर्चे	शाखेचे ना	व : उदगीर
90८००५०99८०९	लियाकतआली मोहम्मद अली सय्यद	शाखेचे ना	व : निलंगा	990004094049	गुरूडे देवकन्या हरिशचंद्र
शाखेचे ना	व : डोळांबा	२०१४०५०११८४१	राजू विञ्ठलराव भिंगोले	99000409880६	अंतेश्वर गोपिनाथ बेंद्रे
४१९६०५०००८५८	सोनाली अनिल देखमुख	२०१४०५०११६६७	विनोद जयप्रकाश माने	990004093938	दिलीप जांगीड
	व : दोंडायचा	२०१४०५०११६६५	विनोद जयप्रकाश माने	शाखेचे ना	व : उमरगा
२१४८०५०१५५८७	लक्ष्मणराव वेदू वाघ	शाखेचे नाव :		२८१८०५००७११५	विकास सुभाष रणखांब
२१४८०५०१५५३२	विरेंद्र जयसिंग गिरासे	9६३७०५०9७४७०	प्रशांत गोविंदराव काकडे	२८१८०५००६८५१	अभिजीत रामराज्य गणगे
२१४८०५०१४६९१	राजेंद्र नामदेव तावडे	9६३७०५०9७४३८	अशिश प्रकाश निंबाळकर	शाखेचे न	ाव : वैराग
२१४८०५०१४६४७	पांडूंरंग संतोष चित्ते	१६३७०५०१६०८९	सिताराम वाल्मिक पाटील	२०३००५००७१९९	स्वप्नील मधुकर देवकर
२१४८०५०१५५८७	लक्ष्मणराव वेदू वाघ	१६३७०५०१५९२४	अब्दूल माजीद अब्दूल वाजीद शेख	२०३००५००६१७६	नानासाहेब बापूराव माने
२१४८०५०१४६०४	विद्ठल सिंग भिमसिंग राजपुत	9६३७०५००६८७७	संजय विञ्चल सोनटक्के	शाखेचे न	ाव : वणी
२१४८०५०१२९४४	मनोज रामराव सोनावणे	शाखेचे ना		०९५८०५००९१३०	विलास निलकंठ काळे
२१४८०५०११७६६	प्रतिक महेंद्रसिंग गिरासे	900004009022	मंगेश संभाजी पाटील	०९५८०५००६७३४	हनुमंत गणपत घुगूळ
२१४८०५००७०७७	लक्ष्मण देवीदास पाटील	१७७७०५००८८६४	सुनिल अरूण पाटील	शाखेचे ना	
शाखेचे न	ाव : फैजपुर	900004002322	अविनाश बालकृष्णा महालपूरे	१६९६०५००५९५७	सोमेश्वर नागोराख खंदारे
909२०५००४७३३	इमरान अब्दुल गनी कुरेशी	१७७७०५००९६८०	अविनाश बालकृष्णा महालपूरे	१६९६०५००५७६७	शेख असीम शेख इब्राहीम
909२०५०००५४९	ताहेरअली मनसुरअली बोहरी	शाखेचे न		१६९६०५००३४९०	शेख अमीर इलियास शेख इब्राहीम
909२०५००३१३४	प्रकाश उखार्डु मोरे	२०१२०५०११६९८	अजिनाथ दौलत विखे	१६९६०५००२६६३	कृष्णा पांडूरंग उमप
शाखेचे ना	व : गंगाखेड	शाखेचे न	व : परंडा	शाखेचे नाव : बालेसर	सातन – जोधपूर रोड
		2/20040040/0	200000000000000000000000000000000000000		

२८२००५०१४१८९ अण्णासाहेब नवनाथ जाधव

२८२००५०१६५८७ सुभाष धोंडिबा जाधव

3/3804008048 कैलास अशरोबा घोगरे दिनांक : ३०.०८.२०२४

अकोला, अमरावती, बुलढाणा, परभणी, यवतमाळ, बीड, नंदूरबार, धाराशिव, सोलापूर, पुंद्री

हस्ता/-प्राधिकृत अधिकारी आयसीआयसों बँक लिमिटेड करित

माणिक पालिवाल

७५७००५००१२७३

थळ : जळगांव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, लातूर, जालना, धुळे, नांदेड